

NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LTD.

Registered Office: 3rd Floor, Bhagyodaya Building, 79 Nagindas master Road, Fort, Mumbai - 400023 Maharashtra

Tel/fax: 022-22703249 E-mail: ncl.research@gmail.com Website:- www.nclfin.com

February 14, 2022

The Deputy Manager
Department of Corporate Services
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

Ref: Scrip Code 530557

Sub: Newspaper advertisement pertaining to Financial Results of Q3FY22

Respected Sir or Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the 2nd Quarter/Nine Months ended on 31st December 2021 of FY 2021-22. The advertisements were published in English and Marathi newspapers on 14th February 2022.

This information will also be hosted on the Company's website, at www.nclfin.com

Thanking You,

Yours truly,

For NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LIMITED

GOUTAM BOSE DIN: 02504803

MANAGING DIRECTOR

गोव्यात स्थिर सरकार देण्याची ताकद फक्त भाजपमध्येच - प्रविण दरेकर

डिचोली, दि. १३ आले आहेत. ज्या ठिकाणी (प्रतिनिधी) : कोणताही विकास करण्यासाठी स्थिर सरकारची आवश्यकता असते ते देण्याची ताकद भाजपमध्ये आहे. म्हणून या विश्वासानेच गोवेकरांनी भाजपला निवडून द्यावे. डिचोलीचा विकास हवा असेल तर तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद भाजपला मिळाला पाहिजे. म्हणून भाजपचे डिचोली विधानसभेचे उमेदवार राजेश पाटणेकर यांना निवडून द्या, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले.

प्रविण दरेकर गोव्याच्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली डिचोलीचे उमेदवार राजेश पटणेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत दरेकर बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, गोव्याच्यां निवडणूक रणधुम ाळीमध्ये विजयावर शिक्काम ोर्तब करण्यासाठी अमित शहा मार्गदर्शन करण्यासाठी

अमितभाई शाह जातात त्या ठिकाणी विजय निश्चित असतो. गोव्याची निवडणुक गोव्यासाठी महत्वाची आहे. डॉ प्रमोद सावंत यांनी गेल्या वर्षात गोव्याचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी प्रमोढ सावंत याना गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले आहे. त्यामूळे गोव्यामध्ये एक विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. भाजपचे सरकार असेल तर केंद्राकडून जास्तीचा निधी आणून इथला विकास, इथले प्रकल्प करता येतील. इतर पक्ष येत आहेत, घोषणा करत आहेत पण कोणाचा कोणाला मेळ नाही. भाजपचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या माध्यम ातून गोव्याच्या विकासाला गती मिळाली आहे. तुम्हाला डिचोलीचा विकास हवा असेल, तर राजेश पटणेकर यांना निवडन द्या. असे आवाहन दरेकर यांनी

डिचोलीच्या मतदारांना केले.

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL Concerned that my client i.e. UMA KISHOR SOLANKI being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of KISHOR ARUN SOLANKI for the Flat No. 001, Ground Floor, Bldg. No. B-13, Rameshwar Darshan Chs. Ltd., Ramdev Park, Behind Shivar Garden, Mira Bhayander Road, Mira Road (E), Dist: Thane-401107.

FURTHER KISHOR ARUN SOLANKI (quirno his life time) was the owner FURTHER KISHOR ARUN
SOLANKI (during his life time) was the owner
of the said Flat having being purchased from
M/S. CHHEDA HÖUSING, by way of
Agreement for sale dated 16(04/2003, and the
same was registered under document No.
TNN4-02188-2003 dated 17/04/2003.
But the original owner i.e. KISHOR
ARUN SOLANKI has expired on 25/02/2017,
at Mira Pada (E) having data the peristration

ARUN SOLANK INSERVICEO ON 2010/2017, at Mira Road (E), having death Registration No. D-2017: 27-90147-000715 dated 27/02/2017, leaving behind his Wife i.e. UMA KISHOR SOLANKI as his only legal heirs and representatives on accordance with the law of succession under which he was governed at the time of his feath

That the said legal heir i.e. UMA That the said legal heir i.e. UMA KISHOR SOLANKI has reason to believe that the original Agreement for Sale dated 16/04/2003 and its Registration Receipt having document No.TNN4-02188-2003 dated 17/04/2003, pertaining to the said Flatis not traceable, inspite of her diligent search and at the time of search she found a Police NC dated 13/07/2016 at Naya Nagar Police Station having Missing Register No. 1205/2016 made by her Husband I.e KISHOR ARUN SOLANKI.

1205/2016 made by her Husband i.e KISHOR ARUN SOLANKI.
THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC or the Competent Authority appointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having objection against the Legality of UMA KISHOR SOLANKI being the only claiming to be the Surviving Legal heirs and representatives of KISHOR ARUN SOLANKI and also having objection against the and also having objection against the ost/misplaced of the said above mentioned Agreement for Sale and its Registration Agreement for Sale and its Registration Receipts pertaining to the said fat in any manner howsoever and whatsoever by way of Gift, occupancy right, inheritance, mortgage, trust, maintenance, easement, tenancy in perpetuity or any civil or criminal litigations or recovery. Proceedings behuld intents in ecovery proceedings should intimate i writing to me within 14 days from the date of whiling to fire within 14 days from the date of publication, hereof with proof thereof against accountable receipt or by registered A/D post, failing which the claim or claims, if any of such person/s will be considered to have been waived and/or abandoned.

Place: Mira Road (E), Thane. Date: 14-02-2022 Adv. Akta M. Parikh Shop No.22,1st Floor,Crystal Plaza, Station Road, Mira Road (E), Dist: Thane-401107.

रोझ मर्क. लिमिटेड

सीआयएन:एल२४११०एमएच१९८५पीएलसी०३५०७८ नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र. जी-२, तळमजला, भाग-ए, मंगल महेश कोहौसो., १४वा रोड, खार (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र–४०००५२. दूर.:०२२-६०६०२१७९, फॅक्स:०२२-६०६०२१७९, ई-मेल:rmltd1985@gmail.com, वेबसाईट:www.rosemercltd.com

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लार	वात, ईपीएस	व्यतिरिक्त)
तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0.90	39.00	-
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबपुर्व)	(२.२१)	९.५८	(8.38)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	(२.२१)	9.46	(8.38)
करानंतर कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	(२.२१)	७.०९	(४.३४)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(२.२१)	0.09	(8.38)
समभाग भांडवल	99.80	99.80	99.80
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	900.00	-
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)			
मूळ (तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही) सौमिकृत (तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही)	(0.२२) (0.२२)	0.७१ 0.७१	(0.88) (0.88)

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंज (बीएसई लिमिटेड) सह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.rosemercltd.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रोझ मर्क लिमिटेडकरिता सही / -किर्ती सावला ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालक दिनांक: १२.०२.२०२२ डीआयएन:०२००३८७८

SBI भारतीय स्टंट बक State Bank of India

आरएसीपीसी सायन, युनिट क्र.६०२, ६०३ व ६०४ बी विंग, कमर्शियल-१, कोहिनूर सिटी, किरोळ रोड, एलबीएस मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०. दर.:२५०४६२९४/२५०४६२९१, ई-मेल:racpc.sion@sbi.co.in

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेल्या कर्जदार व जामिनदारांनी त्यांनी बँकेकडून घेतलेल्या ऋण सुविधेची मुद्दल रक्कम व त्यावरील व्याज रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यांचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये (एनपीए) वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये त्यांना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती, ती सूचना ना-पोहोच होता टपाल प्राधिकरणाकडून पुन्हा प्राप्त झाली म्हणून सदर जाहीर सूचनेमार्फत कर्जदारांना कळविण्यात येत आहे.

अ.	कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता व	तारण मालमत्तेचे	मागणी सूचनेची	एनपीएची	थकबाकी
화 .	शाखेचे नाव व पत्ता	वर्णन	तारीख	तारीख	रक्कम
8	श्री.शशांक अजित महाजन व अक्षता अशोक उले (कर्जदार) पत्ता : श्री.शशांक अजित महाजन - फ्लॅट क्र. डी-११, विनय टॉवर, आकुर्ली रोड, क्रांती नगर बस स्टॉप जवळ, लोखंडवाला टाऊनशील, कांदिवली पश्चिम, मुंबई-४००१०१ मोबाईल क्र.९९२०८२५१८८. पत्ता : अक्षता अशोक उले, अशोक उले यांची मुलगी, ४०/१११५, आदर्श नगर, जुना पासपोर्ट कार्यालय, प्रभादेवी, मुंबई-४००००२ मोबाईल क्र.९८२०५८२९३८	पोईसर, तालुका-बोरिवली, जानुपाडा जवळ, ठाकूर शाळेसमोर, ठाकूर विलेज रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई- ४००१०१, संबंधित सीटीएस	२१.०१.२०२ २	२०.०१.२०२२	दि.२१.०१.२०२२ रोजी देय रक्कम रु.५३,१८,६८१.०० (रुपये त्रेपन्न लाख अठरा हजार सहाशे एक्याऐंशी फक्त) अधिक त्यावरील व्याज, खर्च इत्यादी.
?	श्रीमती बिस्विजत मुखर्जी (कर्जदार) श्री. मोहन मुखर्जी पत्ता: फ्लॉट क्र. २०२, २रा मजला, ई-विंग, तुलीप, गौरव वॅली हटकेस, जी सी सी कलब जवळ, मिरा रोड पूर्व, ठाणे-४०१९०७. मोबाईल क्र.९००४८९४५५ २. श्री. हरेश जयंतीलाल वाघेला (जामिनदार) श्री. जयंतीलाल वाघेला (जामिनदार) श्री. जयंतीलाल वाघेला यांचा मुलगा पत्ताः ३१५/डी-४२, मुक्ती धाम कोहौसोलि, साई बाबा मंदिर गली नगर, अपना बाजार, चारकोप, सेक्टर-०३, कोदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७ मोबाईल क्र.९००४६०००२३	विंग, तुलीप, गौरव वॅली हटकेस, जी सी सी क्लब जवळ, मिरा रोड पूर्व, ठाणे-४०११०७. क्षेत्रफळ सुमारे ४७६ चौ.फू. कारपेट क्षेत्र संबंधीत सर्वे क्र.२७, हिस्सा क्र.०२, महसूल गाव-घोडबंदर, तालुका व जिल्हा ठाणे, नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा ठाणे, मिरा	२१.०१.२०२२	०१.०२.२०२१	दि.२१.०१.२०२२ रोजी देय रक्कम रु.८,७८८,१९५.०० (रुपये आठ लाख अठठयाहत्तर हजार एकशे पंच्याण्णव फक्त) अधिक त्यावरील व्याज, खर्च इत्यादी.

सुचनेच्या पर्यायी सेवेकरिता सदर सूचना देण्यात आली. उपरोक्त कर्जदार व जामिनदारांना येथे कळविण्यात येत आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासुन ६० दिवसात थकबाकी रेकमेचा भरणा करावा अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३ चे उकमल (४) अन्वये सदर सुचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई केली

ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी दिनांक: १२.०२.२०२२

नोंदणीकृत कार्यालय: ६०१ व ६०२, पेनिन्सुला बिझनेस पार्क, ६वा

स्टेट बँक ऑफ इंडियाकरिता

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सरस्वती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. एन.जी. आचार्य मार्ग (चेंबूर गोवंडी रोड), चेंबूर, मुंबई-४०००७१ या सोसायटीचे सदस्या **श्रीमती सारासा रामन** यांना सोसायटीद्वारे भागप्रमाणपत्र वितरीत केले होते आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा **श्री. व्ही. नारायण ऊर्फ कुमार नारायण** यांच्या नावे हस्तांतर केले होते ते त्यांच्याकडून हरवले/गहाळ झाले आहे.

श्री. व्ही. नारायण यांनी हरवलेले भागप्रमाणपत्राऐवजी त्यांना दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर भागप्रमाणपत्राबाबत काही दावा असल्यास त्यांनी सरस्वती को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.च्या सचिवाकडे आजच्या तारखेपासून १५ दिवसांत संपर्क

आज दिनांकीत १४ फेब्रुवारी, २०२२

जाहीर अधिघोषण

(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (लिक्वीडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम १२ सहवाचिता नियम ३१(२))

जेएसके मार्केटिंग लिमिटेड (परिसमापनात) यांच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (लिक्वीडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम १२(३) महवाचिता नियम ३१(२) नुसार सदर जाहीर अधिघोषणा करण्यात येत आहे की, जेएसके मार्केटिंग लिमिटेड (परिसमापनात) च्या भागधारकांची यादी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ यांच्याकडे दिनांव ११.०२.२०२२ रोजी सादर करण्यात आली आहे.

इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (लिक्वीडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ३१(५) . नुसार परिसमाकाद्वारे सादर रकमेचे संपुर्ण तपशील तसेच वेळोवेळी भागधारकांच्या यादीत केलेल्या बदलासा . संपर्ण तपशील दर्शविणारी भागधारकांची यादी. काही असल्यास. सर्व व्यक्तींना. ज्यांनी दावा परावा सादर केले असेल त्यांना, सदस्यांना, संचालकांना आणि कॉपॉरेट ऋणकोचे जामिनदारांना परिसमापकाचे कार्यालय पत्ता बीकेसी सेंटर, ३१-ई, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत आणि मंडळ (आयबीबीआय) यांच्या विद्युत माध्यमावर वेबसाईटने सदर साद केलेल्या तपशील पाहता येतील.

दिनांक: ११.०२.२०२२ पलक स्वप्नील देसाई जेएसके मार्केटिंग लिमिटेडचे (परिसमापनात) परिसमापक ठेकाण: मुंबई आयबीबीआय नोंद क्र.:आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१५१७/२०१९-२०/१२५१५ ई-मेल: jskliquidation@gmail.com

NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LIMITED

 $Registered\ Office: 79, Nagindas\ Master\ Road, 3^{rd}\ Floor, Fort,\ Mumbai-400\ 023$ $CIN-L65921MH1985PLC284739,\ Email: ncl.research@gmail.com,\ Website: www.nclfin.$ Statement of Un-Audited Financial Results for the Quarter & Nine Months ended 31st Dec 2021

Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended 30th Dec 2020	Nine Months ended	Year Ended 31st March 2021
		30" Dec 2021	Un-Audited	30 - Dec 2021	Audited
1	Total Income from Operations (Net)	51.59	52.62	128.33	185.79
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	20.61	12.34	46.62	1.52
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	20.61	12.34	46.62	1.52
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	15.25	9.13	34.49	1.11
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	15.25	9.13	34.49	1.11
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- each)	5,817.000	2,908.500	5,817.000	2,908.500
7	Face Value of Equity Shares	1.00	2.00	1.00	2.00
8	Other Equity			407.40	3,281.413
9	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 2/- each (for continuing and discontinued operations)				
(i)	a) Basic	0.00	0.01	0.01	0.00
Γ	b) Diluted	0.00	0.01	0.01	0.00

the quarter ended 31st Dec 2021 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 31st Dec 2021 is available on the Company website "www.nclfin.com" and on the Stock Exchan

For NCL Research & Financial Services Lir

Place : Mumbai Date : February 12, 2022

जाहीर सूचना

दागिन्यांचा लिलाव व निमंत्रण सचना

मजला. टॉवर ए. सेनापती बापट मार्ग. लोअर परळ. मंबई-४०००१३

DCB BANK

खाली नमुद कर्जदारांनी डीसीबी बँक लिमिटेडकडून दागिने समोर कर्ज सुविधेतील संपुर्ण देय रक्कम देण्यास सूचना वितरीत करण्यात येत आहे. त्यांनी संपुर्ण देय रक्कम परतफेड न केल्याने तारण दागिन्यांचा लिलाव आम्ही संचालीत करणार आहोत. पुढील कोणतीही सूचना न देता खाते हटविणे/लिलाव तारखेत बदल करण डीसीबी बँक लिमिटेकडे आहे. लिलाव **दिनांक २१.०२.२०२२ व २२.०२.२०२२ रोजी दु.१२.०० ते दु.०३.००** दरम्यान https://egold.auctiontiger.net वर ऑनलाईन मार्फत होईल. ग्राहकाचे नाव ग्राहकाचे नाव ग्राहकाचे नाव ग्राहकाचे नाव ग्राहक ग्राहक आयडी / नंबर आयडी / नंबर क्र. | आयडी / नंबर आयडी / नंबर क्र. आयडी / नंबर

	००४१५३३२६	कबीर गुलामहुसेन दोधी	९२	१०२८२५३७०	सुनील बाबू भांबीड	१८२	१०२१४२१६७	अंतोनि राजन ज्ञानप्रकाश	२७२	०२९०८६१२३	फरजाना अब्दुल सत्तार खान	३६२	१००६८७९३५ संजय बी पाटील	1
7	१००९०५८७७	नसीम पेशकर खान	९३	१०३०५६१८६	विशाल सुनील साळुंखे	१८३	१०२८०२३६३	सुरेश विजय बाल्मिकी	२७३	०२९०९१०३२	शाहिना अर्शद आझमी	३६३	१००६९०५८५ जयकिशन व्ही	चौहान
3	१०१६७५३६७	कैलास विष्णू पगारे	98	००६४६२९६४	उवैस उल हसन आफताब आहमे	१८४	१०२८१६२८८	रथीशकुमार धर्मराज	२७४	१००१८०७५२	मोहम्मद रियाझ हसमत सर्व	३६४	१००६९१८६२ हेमा रामसिंग डां	गी
8	१०२४४२९६५	इम्रान महमद शेख	९५	०२९०८९५५६	आजन कमर अहमद शेख	१८५	१०२८१८००३	लीना लोर्दुसामी चेट्टी	२७५	१००४१२८०९	बाळाराम साहेबराव कोळी	३६५	१००७९९६६९ दिलशाद शाहबु	हीन समनान
4	१००४७६६४१	मकसूद अहमद अब्दुल्ला	९६	१०००६३११२	रुकनुद्दीन इब्राहिम टेटवॉक	१८६	१०२८२३६१३	मिथिलेश कांचन सोनी	२७६	१००७३४९४७	रेहान रियाजुद्दीन खान	३६६	१००९१५०३६ शरफुन्निसा सुभ	
ξ	१००७७४६०८	अनिसा इनायत खान	९७	१०००९४६८७	मोहम्मद ताबीश आझमी	१८७	१०२८२५८७५	सुजित सुदेवन आचार्य	२७७	१००८७९६९६	हुसैनी मोईज सर्व पाटणवाल	३६७	१०१०१८९५४ मोहम्मद असल	
9	१००८५१९१९	साबीर हुसेन इबरत अली	९८	१००२४१२८८	जावेद जोहर शेख	१८८	१०२८३३५६१	अनीस रसीद अब्दुल शेख	२७८	१००८८०७६८	नाजनीन शाहबाज बाटलीवाला	३६८	१०१०५३५१८ मकला सुब्बा	
6		मोहम्मद इम्तियाज इस्लाम	99	१००५८९५६८	तस्नीम इस्माईल पेटीवाला	१८९	१०२८३६१५२	सुभाषकुमार सेल्वम पिल्ला	२७९	१००८८२७३१	सिराज सय्यद	३६९	१०१५५४७१४ प्रेमा राम कांबळ	5
9	१०१३१७३५४	हाजरा कमाल अहमद चौधरी	१००	१००६३१४७५	वसीम शेहजाद खान	१९०	१०२८४१३५८	गीतादेवी राम उद्गार साह्	२८०	१००८८२७३२	झुलेखा सिराज सय्यद	300	१०१७६८४२४ राजकुमार रामन	
१०	१०१४६६५२८	जरीना मोहम्मद युसूफ बेप	१०१	१००६८१९०५	नौशाद कमरुद्दीन अहमद	१९१	१०२८४५२६८	मोहम्मद जवंत जलालुद्दीन सी	२८१	१००९२३१४७	फरजाना साबीर ऑल सय्यद	३७१	१०१८६६६९६ योगेश एम राऊत	
११	१०२०५१२६७	अहमद अब्दुल सलाम कुरेशी	१०२	१००७१२४२८	अफरोजलाम अताहसेन खान	१९२	१०२८४५२७९	शाहीन मोहम्मद इब्राहिम	262	१००९६६०८२	फरीद मोहम्मद इद्रिस मोटल	307	१०२३१९९४१ रुपाली समीर म	
१२	१०२३३८७४०	मोहम्मद याकुब शेख	१०३	१००७७८८७७	डम्रान अस्लम खान	१९३	१०२८४८६७२	जगदीश रामनारायण बोहरा	263	१००९९३१९३	शमा कमल पारचे	303	१०२६७४३४० सचिन छोटेलाल	
83	१०२३७१६१५	हबीब बादशाह सय्यद	१०४	१००८९५९९५	सुफियान अहमद इफ्तेखार आह	888	१०२८८९५५७	दीनानाथ धुनमुन भगत	268	१००९९६५७१	फैसल अब्दुल कादर मेमन	308	१०२७५७४२८ हर्षता अमित ति	
88	१०२४७०१२८	मुस्तफा ताजुदीन चौधरी	१०५	१००९०११११	शाहिदा खातून	१९५	१०३००९१३३	अब्दुल माजीद इस्लाम शेख	२८५	१०१००१९९८	शाहनवाज शमशाद खान	304	१०२८०६४८९ वंदना प्रशांत पर	
१५	१०२६५३३७०	रोमिशा सज्जत शेख	१०६	१००९०१३३५	मोहम्मद आरिफ इक्रामुल हक	१९६	१०३१५०२६०	संगिता विपुल शहा	२८६	१०१०११६८३	शेख आदिल सरवर	३७६	१०२८०८७३० रत्नेश वीरेंद्र शु	
१६	१०२८४११०२	मोहम्मद आरिफ अब्दुल गफू	१०७	१००९४७३४४	दीपक इंद्रबहादूर सिंग	१९७	१००१७१९५७	मनीष ए सिंग	२८७	१०१२२६६६८	मोहम्मद वारिस मोहम्मद अशफाक	300	१०२८४१८२९ कड्ळकर मेघा	
१७	१०२९१४८९३	शफीक कुरेशी जहीर आहमे	१०८	१००९६०७१९	अब्दुर रहमान खान	१९८	१००२०३२१९	पिंटू गांडूभाई रुपारेली	२८८	१०१२८५०६३	परवीन बानो अब्दुल हाफिज	३७८	१०२८४३०५६ म्यांती संतोष क	
१८	१०२९१९२०९	अक्षय शंकर पांडव	१०९	१०१०३७१८२	झेहरा मोहम्मदी मदारवाला	888	१००७२९३६२	अनुप भगवान राजपूत	२८९	१०१३२६८३२	अब्दुल हमीद अब्दुल जब्बार	309	१०२८४५०४८ योगेश अमरेश प	-
99	१००६४९९१०	अनिता दिलीप आठवले	११०	१०१०६२२८५	खालिद अलीकादर अन्सारी	500	१००७५८९६४	नगीना अजय शर्मा	780	१०१४३५१५६	,	360	१०२८४५७०५ विजय विठ्ठल अ	
50	१०१३३३०७८	अख्तर अतितुल्ला चौधरह	888	१०१०८२७८९	कायनात इलियास शेख	२०१		दीपक आर शर्मा	798		जावेद जहूर शेख रोशन अशोक विश्वकर्मा	३८१	००७३३४७४१ सुनीता अर्जुन च	
२१		लालजीभाई बी शेलाडिया	888	१०११७७३४५	शेख आमेर मुश्ताक आह	202	१०१३१०३४० १०१३७०८४०	रोहित लक्ष्मण वाघेला	565	१०१४३९९८० १०१५२१८०६	अभिजत्त तीर्थ दास	365	१०१२०७६६९ सविता शरद क	
22	१०१३५१२७६ १०१३६७०६६	गोपाळ केशवप्रसाद चौरा	883	१०१२१७०१६	. ,	203	१०१४०५२६०	जुबेर कादिर बलबले	753	१०१५५६६३०	प्राजक्ता प्रकाश जाधव	363	१०१२०९५९३ करुणानिधी राध	
23			_	१०१३९२६६०	परवीन इस्माईल खान अफजल शेख	208			368			368		14414
-	१०१३८६८९१	प्रविण भगुभाई पटेल	११४		निदा अकबर खान	204	१०१५१८५८५	मितेश सुरेश कोठारी	758	१०१७३९४५४	झाकीर हुसेन मुबारक हुसा	३८५	१०१२२८५८५ प्रतीक आर गुप्त १०१२७३२५४ राणी विजय जार	
२४ २५	१०१५८०२५७	अतुल दत्ताराम दामुष्टे	११५ ११६	१०१४४०१४५		२०६	१०१६६७६४६	सुलतान अहमद मुकादम	-	१०१७८८१८१	फयाज अहमद शेख	३८६		1414
-	१०१७०५५७२	दत्तात्रय सहदेव पोळ		१०१५०८५८८	जाहिद सर्व अय्युब सर्व अन्सार		१०१६६८६७४	प्रतिभायोगेश जगदाळे	२९६	१०१८१८१९९	आमिरसोहेल लकबाल खान		१०२११३६३६ राम समुझ मौर्य	
2 %	१०१७५१६१६	साधू मोहन पाल	११७	१०१५८३२००	सुहेल अहमद आसिफ अहमद एस	२०७ २०८	१०१८४३७६९	प्रतिक पी कल्याणी	280	१०२०६९९७२	आबिद हुसेन कमरुद्दीन शे	377	१०२४४६१७४ ताहिरा रईस कुरे	
२७	१०१८७२३९२	मेघराज ज्ञानदेव जमादार	११८	१०१८२६६९३	सारा फर्यज डोगरे	\vdash	१०१९४२६५९	मोमीन अब्दुल रौफ मुस्तफा	२९८	१०२०९३७८२	फातिमा मुस्तफा शेख	370	१०२७९१२३१ कल्पना प्रतेश व	
26	१०१९४५७०६	बटुकभाई रावजीभाई सावज	११९	१०१८३३१३९	असजद अन्वर काझी	२०९	१०२०५०५८३	अनुप्रिया	266	0 ? ? ६ ४ ५ ? ३	जुनेद अहमद गुलाम अहमद एस	३८९	१०२८१७००१ रणदीप बाबू पार	
२९	१०२०४२६६२	अजितकुमार यादव	820	१०१९४४८२८	मोहम्मद नफीस शेख	280	१०२११६९७१	ज्योती संतराम गुप्ता	300	१०२३६४५२४ ९०२	फिरोज गुलामघोसे खान	390	१०२८४१३५१ लक्ष्मण रोहिदा	
30	१०२०४८३८१	संगीता दिलीप मस्के	858	१०१९९४५९२ १०२००५९३५	बुशरा रईस कारबारी	288	१०२४९४१८१	बशीराबेगम रावतार	308	907883000	शबाना अब्दुल शेख	398	१०२८४६४६९ अनिल अशोक	साळव
38	१०२०५३५८८	खिमाराम प्रभुराम भाटी	822	१०२००५९३५	मुस्तफा लतीफ काची	282	१०२८०२७३७	पूजा गोविद दास	307	१०२५४३०१४	घौसेउद्दीन समीउद्दीन मीर	399	००५१७२२२६ सय्यद विराणी	च गर्जे
32	१०२४६४६२३	आरती पाडुरग घाडी	823	१०२०७४२१८	विशाल नागेद्रकुमार उपा	283	१०२८१४४७८	संतोष निवृत्ती साळवे	303	१०२६२०७८२	समीरा शकील मुरुडकर	393	०१७१५६४१५ निलांबरी विक्रां	
33	१०२६२८८१०	सुमित्रा सुधाकर सूर्यवन	828	१०२०७४७५८	जुनैद रईसखान मोकाशी	288	१०२८२१४९२	आनंद नाईक	308	१०२६२८८५३	सलमान ताहिर कुरेशी	388	०१७१८१७३६ कल्पना भूपेश	
38	१०२८०६११४	गणेश रमाशंकर विंद	१२५	१०२२३८३९५	साजीदा अश्फाक माडलेका	२१५	१०२८२३८८१	शिवम सचिन शॉफ	३०५	१०२७७०३४६	हसिबुल्ला अमानुल्लाह काझी	३९५	०१७३३०७८८ भगवान लक्ष्मण	
34	१०२८५१७९०	काजल जयेद्रकुमार सिन	१२६	१०२४७९५८५	सना रिफक शेख	२१६	१०२८२७९३४	शेख शैझी मोहम्मद बी	३०६	०२८०००६६	मोहम्मद सलमान रईस अहमद	३९६	१००५४३६५१ मनसुख लखमन	
३६	१०२८६६७१३	आकाश संतोष मिशा	१२७	१०२८०७८८४	शेख अब्दुल मुनाफ	२१७	१०२८२८७२२	प्रिया ऋषिकेश !दिली	३०७	१०२८०२७८७	रईस अहमद मांडलेकर	३९७	१००७४५८०१ इम्रान मोहम्मद	
३७	१०३०८३८८७	प्रणिता प्रमोद महाकाळ	१२८	१०२८०९२९७	महेतलत मोहम्मद अली शे	२१८	१०२८२९७१८	संगीता सुनील जैन	३०८	१०२८०५२४९	ताहिर हिद्दन कुरेशी	३९८	१००७७४८१६ संतोष आनंद व	
३८	१०३२९२२६८	गायत्री नंदिकशोर काश्य	१२९	१०२८१४५७८	सरफराज उमरथाज खान	२१९	१०२८३८५३२	ओंकार बाळकृष्ण धुमक	३०९	१०२८१२६८६	राणी ताझीम कुरेशी	३९९	१००८०३८७२ निलोफर सोहेल	
३९	१००२०२७७९	जितेंद्र शरद भोईर	१३०	१०२८१६५७३	जैबुनिसा इसाहक हमदुले	२२०		प्रमोद पह्लीकुलम रमांकू	३१०	१०२८२५१३४	शबिना अबुशाद अहमद शा	800	१००९३३५२९ इला दयाराम सं	
80	१००२०२८९१	नरेश बलराम डाकी	१३१	१०२८१६८७४	समिना रहीम खान	२२१	१०२८४१२१५	फहीम नजीब उल्ला खान	३११	१०२८४०८९९	आफरीन सादिक खान	४०१	१००९३५१०३ मोहम्मद फैसल	
४१	१००६०७००५	प्यारेलाल ए सिंग	१३२	१०२८२१५२९	शाहीन बानो मोहम्मद शा	222	१०२८४१२३७	सोहेल जमील अहमद शेख	३१२	१०२८४५२०७	नफिसा अहमद शेख	४०२	१००९७३८९७ पूनम नरेंद्र सोळ	
83	१०१२१०१५९	मथेश्वरन एस	१३३	१०२८२५१८९	फरजीन अब्दुल सत्तार खान	223	१०२८४२५९६	आस्मा शाहिद सय्यद	383	१०२८६०४८९	परवीन फातमा हसन मेहन	४०३	१०१०२०१८९ घनश्याम देवराज	
83	१०१२४२४३६	गौतमकुमार बनेवाल	१३४	१०२८२६१००	तबस्सुम मोहम्मद इद्रिश खान	228	१०२८४२६५३	मोहम्मद महताब आलम	३१४	१०२८६६८०६	मोहम्मद अवैस मोहम्मद युनूस शा	808	१०११५२८२० नीलम प्रशांत व	
88	१०२८२२८०८	सीमा सुरेश घाग	१३५	१०२८२६४५७	मोहम्मद नवाज अली	२२५	१०२८४५२६२	हिराई कल्पेश शहा	३१५	१०२८७०२००	छाया राजेश थॉमस	४०५	१०१२०३३७० सोपींद्रदेवी ठावृ	
४५	१०२८३२०४९	दर्शना लखन शिंदे	१३६	१०२८२७९५२	आकीब अन्वर दरवेश	२२६	१०२८४५४७०	विजयकुमार शर्मा	३१६	१०२८७०३८३	विशाखा विश्वास चांदे	४०६	१०१२४२५०२ यासिर अफजल	
४६	१०२८७७४५४	धीरज चव्हाण	१३७	१०२८३४६७३	अब्दुल अबुबकर सय्यद	२२७	१०२८४६४९९	योगेश सुरेश कदम	३१७	१०२८९९७५५	पूजा चद्रभान पाठक	४०७	१०१२४७६७७ मोहम्मद कासि	
४७	१०००२७६६८	जॅकिन मन्सूर लखानी	१३८	१०२८७४९६८	शेख रुबीना फरीद	२२८	१०२८४८५९९	अमोल आनदाअरबुने	३१८	१०२९०६५११	मोहम्मद आरिफ मकबूल आह्य	४०८	१०१३५२१२३ प्रशांत लक्ष्मण	
88	१००६९५०६९	मुश्ताक अबुबकर मर्चेट	१३९	१०२८८६५४८	शाहबाज फय्याज मिझी	२२९	१०२८४८६२१	फारिन नौशाद सर्व	३१९	१०२९३१०३४	इमरोज आलम	४०९	१०१३६९००७ गौरी सुनील फो	
४९		मनोहर रघुनाथ शेट्टी	१४०	१०२९१३०५३		230		सूर्यकांत सी निपाणे	320		भरत राजेंद्र तुतेले	४१०	१०१४२६९९१ प्रतापसिंह आर	
40	१०१३९५१२९		१४१		झहरुन्निसा अब्दुल हमीद छ	२३१	१०३०१०३११		३२१		सुधीर राजेंद्र तुतेले	४११	१०१५३३३०८ झुबेदा अब्दुल	
५१	-	देवेंद्र ओंकारनाथ मिशा	१४२	१०२९२८६६३	सलीम मोहम्मद जमील खान	232		दिलशाद रुगदेव पटेल	3 2 2		प्रणय आत्माराम सावंत	४१२	१०१८१६२४७ प्रवीण अशोकः	
4 9	१०२१२७९६१	शेया चंद्रकांत साळवी	१४३	१०३००९६५०	रुही कुरेशी	233		रवींद्र माधव भांडारका	3 2 3	१०३२७६४३९	अजय कुमार	४१३	१०१९१९६५५ गणेश नंदू हमाव	
43		संतोष हनुमंत पवार राजीव भगवान पिसाट	888	१०३०१२६४१	अब्दुल सलाम मोहम्मद मस्ट	238		जयशील शीना पुजारी	3 2 8		दिलीप हरी गंगोडे कुमुदिनी यतीन देशमुख	४१४ ४१५	१०१९४६३६८ दिव्या संदीप भ १०१९७८०११ मोहम्मद अकित	
48	१०३१०६४५२	कामना सत्यप्रकाश दुबे	१४५	१०३१५६५७०	अमन ओबेदुर रहमान चौड मोहसीन अख्तर खान	२३५ २३६		तरन्नुम शेख	324	१०२८३६४२०	33		१०१९७८०११ मोहम्मद अकित १०२०३५८७३ शर्मिला शिपे	१ तारिक मचट
			१४६	१०३२८८०१९		२३७	१००६९१२६७	एहतेशम अफजल खान	३२६	१०२८३८०९१	गणेश काटकर	४१६ ४१७		
५५		3	93//4		कियामत बादशा आल हुसै	२३८	१००९०९५९६ १००९३२२२४	इब्राहिम अब्दुल गफ्फार सैय भावेशभाऊ बावनजी कच्छ	३२७ ३२८	१०२८८२०१२	समाधान अनल साळुंखे			
५६	०३२०४७४३४	नीरज मोहन मिशा	१४७	१००८४०३८७	antira anno mià					0 27 / 2/ 14		_	१०२६६२४१३ देवेंद्र राजाराम १	
५६ ५७	०३२०४७४३४ १००८५७७४८	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला	१४८	१०११९९१२३	अरविंद कुमार पांडे	-			-	१००३२८३५७	जगनारायण ब्रीजमोहन गुप्त	४१८	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे	कर
५६ ५७ ५८	037086838 800846688 808838636	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन चौ	१४८ १४९	१०११९९१२३ १०१४४७५९२	सरफराज अहमद नसरुद्दीन	२३९	१०१००८९७५	देवेंद्र मगनलाल यादव	३२९	१०२०७००५७	शिवशंकर सहदेव जैसव	४१८ ४१९	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५१ रेश्मा आरिफ ख	कर ग्रान
५६ ५७ ५८ ५९	037086838 800246682 808838636 808326868	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान जुनावाला रिझवाना साबीर हुसेन चौ मीना साहेब सरन गुप्ता	१४८ १४९ १५०	१०११९९१२३ १०१४४७५९२ १०१५९२०५३	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सईदुद्दीन बेग	२३९ २४०	१०१००८९७५ १०१०५९२३४	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरुद्दीन शेख	329 330	१०२०७००५७ १०२८२३५९७	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे	४१८ ४१९ ४२०	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५१ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग	कर गान गवळे
4 E 4 U U U U U U U U U U U U U U U U U	037086838 800246682 80838636 80838686 8003888	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन चौ मीना साहेब सरन गुप्ता शेहजादली वहिदअली कुरेस	१४८ १४९ १५० १५१	१०११९९१२३ १०१४४७५९२ १०१५९२०५३ १०१७४७१०५	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सईदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता	२३९ २४० २४१	१०१००८९७५ १०१०५९२३४ १०१२७४७५९	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरुद्दीन शेख गणेश गुप्ता	३२९ ३३० ३३१	१०२०७००५७ १०२८२३५९७ १०२८४११७५	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे	888 888 880 888	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५१ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग १०३०३१६५१ मीना राजू सातप्	कर ग्रान गवळे रुते
५६ ५७ ५८ ५९ ६० ६१	032089838 800649986 80888888 80838888 80032888 80032888	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुप्ता शेहजादली वहिदअली कुरेस शमीमा सुजम्मील खान	१४८ १४९ १५० १५१ १५२	१०११९९१२३ १०१४४७५९२ १०१५९२०५३ १०१७४७१०५ १०१८८५८१२	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सईदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सफराज आलम हफिजुद्धा	२३९ २४० २४१ २४२	१०१००८९७५ १०१०५९२३४ १०१२७४७५९ १०१३०५७३४	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरुद्दीन शेख गणेश गुप्ता मुकेश पापैया बिहाना	329 330 338 338	१०२०७००५७ १०२८२३५९७ १०२८४११७५ १०२८४४१६१	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा	886 888 889 888 888	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५१ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग प १०३०३१६५१ मीना राजू सातप् १०३०८२०८० सुनिल जगन्नाध	कर ग्रान गवळे गुते । खेडेकर
4 E 4 G 4 G 6 G 6 G 6 G 6 G 6 G 6 G 6 G 6 G	03208438 800646986 8088686 8082888 8082888 808688 808688 808688 808688	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुप्ता शेहजादली वहिदअली कुरेस शमीमा पुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रसू	886 889 840 848 848 843	१०११९९२३ १०१४४७५९२ १०१५९२०५३ १०१७४७१०५ १०१८८५८१२ १०२०४७३५८	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्डदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुङ्खा मोहम्मद अक्रम खान	239 280 288 282 282	१०१००८९७५ १०१०५९२३४ १०१२७४७५९ १०१३०५७३४ १०१३३२९८७	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरद्दीन शेख गणेश गुप्ता मुकेश पापैया बिहाना शा. उपता परबीन अन्सारी	378 330 338 337 337	१०२०७००५७ १०२८२३५९७ १०२८४११७५ १०२८४४१६१ ०३९०४२२४०	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे ग्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी	888 888 889 888 888 888 888	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग १०३०३१६५५ मीना राजू सातपु १०३०८२०८० सुनिल जगनाध १००६२००४३ रामआशिष चौर	कर ग्रान गवळे हुते खेडेकर ग्रान
4 E 4 C C C C C C C C C C C C C C C C C	037084838 800046686 80838636 80328867 80324873 80824873 800738466 800788466	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिज्ञवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुप्ता शेहजादली वहिदअली कुरेस शमीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी	8 % C 8 % 8 9 4 9 8 4 8 9 4 8 9 4 8	१०११९९१३ १०१४४७५९२ १०१५९२०५३ १०१७४७१०५ १०१८८५८९२ १०२०४७३५८	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सईदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सफराज आलम हफिजुङ्घा मोहम्मद अक्रम खान अब्दुल बद्द खान	239 280 288 282 283 288	१०१००८९७५ १०१०५९२३४ १०१२७४७५९ १०१३०५७३४ १०१३३२९८७	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरुद्दीन शेख गणेश गुप्ता मुकेश पापैया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान	379 330 338 337 333 338	१०२०७००५७ १०२८२३५९७ १०२८४११७५ १०२८४४१६१ ०३९०४२२४० १००१२९१५१	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमद पिनजारी	886 888 889 888 888 888 888	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग १०३०३१६५५ मीना राजू सातप् १०३०८२०८० सुनिल जगनाथ १००६२००४३ रामआशिष चौह १०१०९६१५२ हरिश्चंद्र जे भोईश	कर ग्रान ग्रवळे ति खेडेकर ग्रान
\(\) \(\)	0370X9X3X 200C499XC 20232555 20232555 2023255 202325 202	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिज्ञवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुप्ता शेहजादली वहिदअली कुरेस शमीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड	886 849 849 848 843 848	१०११९९२३ १०१४४७५९२ १०१५९२०५३ १०१७४७१०५ १०१८८५८९२ १०२०४७३५८ १०२०६४३०७	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सईदुद्दीन वेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुङ्खा मोहम्मद अक्रम खान अब्दुल वदूद खान मोहम्मद अनिस हनिफ शेख	239 289 288 282 283 288 284	१०१००८९७५ १०१०५९२३४ १०१२७४७५९ १०१३०५७३४ १०१३३२९८७ १०१३७९८६० १०१४८१५३९	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरुद्दीन शेख गणेश गुप्ता मुकेश पापैया बिहाना शा. उपता परबीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा	379 330 338 337 333 338 338	१०२०७००५७ १०२८२३५९७ १०२८४११७५ १०२८४४१६१ ०३९०४२२४० १००१२९१५१	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव	886 888 888 888 888 888 888	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग १०३०३१६५५ मीना राजू सात् १०३०८२०८० सुनिल जगनाथ १००६२००४३ रामआशिष चौह १०१०९६१५२ हरिखंद्र जे भोईर १०१८०५५६ सुप्रिया बाला अ	कर गन म्वळे हो १ खेडेकर शन भगराज
\(\) \(\)	0370 X9838 20049986 20137 315 20137 315	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुप्ता शेहजादली वहित्यली कुरेस शामीमा पुजम्मील खान मोहम्मद अर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पठाण	886 846 848 848 848 848 844 844	१०११९१२३ १०१४४७५९२ १०१५९२०५३ १०१७४७१०५ १०१८८५८१२ १०२०४४७३५८ १०२०६४३०७ १०२१७०२९४	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सईदुद्दीन वेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुङ्खा मोहम्मद अक्रम खान अब्दुल वदूद खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविंद बिशून पाल	239 280 288 282 283 288 284 284	१०१००८९७५ १०१०५९२३४ १०१२७४७५९ १०१३०५७३४ १०१३३२९८७ १०१३७९८६० १०१४८१५३९	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरुद्दीन शेख गणेश गुप्ता मुकेश पापैया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मी फेहमिदा बानो ए हुसेन	329 330 339 337 333 333 334 334	१०२०७००५७ १०२८२३५९७ १०२८४१९७५ १०२८४४१६१ ०३९०४२२४० १००१२९१५१ १००९३७२०९	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रसुनाथ मोरे	886 889 889 888 888 888 888 888 888 888	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग ए १०३०३१६५५ मीना राजू सात्ए १०३०८२०८० सुनिल जगनाथ १००६२००४३ रामआशिष चौह १०१०९६१५२ हरिखंद्र जे भोईर १०१८०५५५६ सुप्रिया बाला अ	कर गान मवळे १ते १ खेडेकर हान : गपराज
\(\epsilon\) \(\ep	0370 X9838 20049986 20137 315 315 315 315 315 315 315 315 315 315	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुप्ता शेहजादली वहित्यजली कुरेस शामीमा मुजम्मील खान प्राहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पठाण सुप्रिया केदार लाड	886 888 848 848 848 848 844 846 849	२०११९१२३ १०१४४७५९२ १०१५९२०५३ १०१८४५८१२ १०१८४५८१२ १०२०४७३५८ १०२०६४३०७ १०२१७२९४ १०२४५२५५	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सईदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुङ्खा मोहम्मद अक्रम खान अब्दुल वदूद खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविंद बिशून पाल मुकीम हबीब शेख	239 280 289 282 283 288 284 284 286	१०१००८९७५ १०१२७४७५९ १०१३०५७३४ १०१३३२९८७ १०१३६९८६० १०१४८१५३९ १०१८२१९५३	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरुद्दीन शेख गणेश गुप्ता मुकेश पापैया बिहाना शा. उपता परबीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील	329 339 339 339 339 339 339 339	१०२०७००५७ १०२८४३५७५ १०२८४४१६५ १०२८४४६६१ ०३९०४२२४० १००१२९५५ १०९३७२०९ १०१०४६८३७	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रघुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता	886 888 888 888 888 888 888 888 888 888	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग १ १०३०३१६५१ मीना राजू सात् १०३०८२०८० सुनिल जगनाथ १००६२००४३ सामआशिय चौत १०१०६६१५२ हिस्बंद्र जे भोईर १०१८०५७५५ सुप्रिया बाला अ	कर गान विकेट हो स्थेडेकर हान हान भगराज संग जाधव
\(\alpha\) \(\beta\) \(\chi\)	037089838 800849986 80838838 80338838 80038838 80048730 800789496 800888448 800888448 800888448 800888448 80088844	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुप्ता शोहजादली वहिदअली कुरेस शामीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्तर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुप्रिया केदार लाड	8 % % 8 % % % % % % % % % % % % % % % %	१०११९१२३ १०१४४७५९२ १०१५९२०५३ १०१७४४१०५ १०१८५८९१ १०२०४३३७७ १०२०६४३०७ १०२४६३५१ १०२८०८०२३	सरफराज अहमद नसरूदीन हुमा सईवुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अब्दुल वदूद खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविंद बिशुन पाल मुकीम हबीब शेख	239 280 288 282 283 288 284 284 286 286	१०१००८९७५ १०१०५५२३४ १०१२७४७५९ १०१३०५७३४ १०१३३२९८७ १०१३७९८६० १०१४८१५३२ १०१८२१९५३ १०२०३३०७६	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरुद्दीन शेख गणेश गुमा मुकेश पाँगेवा बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील	329 330 338 337 333 334 334 336 336	१०२०७००५७ १०२८२३५९७ १०२८४४१६५ १०२८४४१६१ ०३९०४२२४० १००१२९५५ १०९३७२०९ १०१९४६८३७	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता	886 886 888 888 888 888 888 888 888 888	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५१ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग १ १०३०३१६५१ मीना राजू सात्। १०३०८२०८० सुनिल जगनगथ १००६२००४३ रामआशिष चौध १०१०६१५२ हरिखंड जे भोई। १०१००५५५६ सुप्रिया बाला अ १०१९०२७७५ राजन अवदेश वि	कर गान गवळे हो स्खेडेकर स्थेडेकर शन : : गपराज सँग जाधव
4 6 4 6 6 6 6 6 6 6 6 6 6 6 6 6 6 6 6 6	0370 X9 X 3 X X X X X X X X X X X X X X X X	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुप्ता शेहजादली वहिदअली कुरेस शामीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुप्रिया केदार लाड शवनम सलीम खान राधा धनंजय भोसले	8 % C 8 % C 8 4 % 8 4 % 8 4 % 8 4 4 8 4 8	२०११९१२३ १०१४४७५९२ १०१५९२०५३ १०१७४७१०५ १०१८८५८१२ १०२०४३३०७ १०२४६३५७ १०२४५३५१ १०२८०८०२३ १०२८२४३७	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्डुदुदीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अब्दुल बदूद खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविद बिशुन पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची	239 280 289 282 283 288 284 284 286 286 286	१०१००८९७५ १०१०५५२३४ १०१३७४७५९ १०१३०५७३४ १०१३३२९८७ १०१३७९८६० १०१४८१५३२ १०१८२१९५३ १०२१०६०७९	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरदीन शेख गणेश गुमा मुकेश पापैया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा	329 339 339 333 334 334 334 336 338 338	१०२०७००५७ १०२८२३५९७ १०२८४४१६५ १०२८४४१६१ ०३९०४२२४० १००१३७२०९ १०१०४६८३७ १०११३८४९८	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान	886 888 888 888 888 888 884 886 886 886	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ छ १०२८४६०२३ निलेश पांडुरंग १ १०३०३१६५४ मीना राजू सात् १०३०२१०८० सुनिल जगनाथ १००६२००४३ रामआशिष चौह १०१०२६६५५ सुप्रिया बाला अ १०१०५५५६ सुप्रिया बाला अ १०१९०५५६ सुम्रा शावताअ १०१९०५६६ सानिका विपक १०१९८३४७ महेंद्र रामदास च	कर गान गवळे हो स्खेडेकर उत्तन :- गपराज सँग जाधव नेवरेकर
५६ ५५ ६० ६२ ६३ ६५ ६६ ६६ ६५ ६६	0370 X9 X 3 X X X X X X X X X X X X X X X X	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुप्ता शेहजादली वहिदअली कुरेस शामीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुहस्सर जमील पठाण सुप्रिया केदार लाड शबनम सलीम खान राधा धनंजय भोसले गुलाम गीस शेख	8 % % 8 % % % % % % % % % % % % % % % %	२०११९१२३ १०१४४७५९२ १०१५९२०५३ १०१७४७१०५ १०१८८५८१२ १०२०४४३५८ १०२४७२९४ १०२४७२९४ १०२८०२३ १०२८२४३७ १०२८६७१२४	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सईवुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अन्दुल बदूद खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविंद बिशून पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी	239 280 288 282 283 284 284 286 286 286 286 287	१०१००८९७५ १०१०५५२३४ १०१२७४७५१ १०१३३२९८७ १०१३३२९८७ १०१४८१५३ १०१८४१५३ १०२०३३०७६ १०२१०६०७९ १०२१५३५	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरद्दीन शेख गणेश गुमा मुकेश पापैया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्हीं अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना	329 339 339 338 338 338 338 339 338 339	१०२०७००५७ १०२८२३५९७ १०२८४४१६५ १०२८४४१६१ ०३९०४२२४० १००९३७२० १०९९३७२० १०१९३८४१८ १०१९३८४१८	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे शिवनामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान नवीनकुमार शेष्टी स्वप्नील सुनील शिंद	886 888 888 888 888 884 884 886 886 886	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग प १०३०३१६५१ मीना राजू सात्पु १०३०८२०८० सुनिल जगनाथ १००६२००४२ रामआरिष चौर १०१८०५५५६ सुप्रिया बाला अ १०९९०५७५ राजन अवदेश र् १०९९०५० सुषमा शिवराज १०९९७४६६६ सानिका विपक १०९९८३४७ महेंद्र रामदास च	कर गान गवळे हो र खेडेकर शन - - - - - - - - - - - - - - - - - -
\(\frac{\text{\text{\$\exiting{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\exitin{\exiting{\$\text{\$\exiting{\$\text{\$\exiting{\$\text{\$\exiting{\$\text{\$\exitin{\exiting{\$\text{\$\}}}}\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\text{\$\tex{	0370 X9 X 3 X X X X X X X X X X X X X X X X	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुप्ता शेहजादली वहिदअली कुरेस शामीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुहस्सर जमील पठाण सुप्रिया केदार लाड शवनम सलीम खान राधा धनंजय भोसले गुलाम गीस शेख	8 % Z 8 % S % S % S % S % S % S % S % S % S %	२०११९१२३ १०१४४७५९२ १०१५९२०५३ १०१७४७१०५ १०१८८५८१२ १०२४७३५५ १०२४७०२९४ १०२४०५०२३ १०२८०२३ १०२८२४४९ १०२८६७१२२	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सईदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुल्ला मोहम्मद अक्रम खान अब्दुल बदूद खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविंद बिशून पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलाबर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी	239 280 288 288 288 284 286 286 286 286 286 287 287 288	१०१००८९७५ १०१०५५२३४ १०१२७४७५१ १०१३३२९८७ १०१३३२९८७ १०१४८१५३१ १०१८२९५३ १०२०३३०७६ १०२४२१५३५ १०२४२१५३५	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरद्दीन शेख गणेश गुप्ता मुकेश पार्पैया बिहाना शा. उफ्ता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फ्रेमित बनों ए हुसेन सुमीत व्हीं अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप	329 339 337 333 334 334 334 336 339 339 339 339	१०२०७००५७ १०२८४११७५ १०२८४४१६५ १०२८४४१६१ ०३९०४२२४० १००९३७२०९ १०९४६८३७ १०१२८४१८ १०१२८४१८	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान नवीनकुमार शेष्टी स्वप्नील सुनील शिंदे	886 888 888 888 888 888 888 888 888 888	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग प १०३०३१६५१ मीना राजू सात्पु १०३०८२०८० सुनिल जगनाथ १००६२०४२ रामआशिष चौर १०१०५६६ सुप्रिया बावावे १०१९२५५५ सुप्रया बावावे १०१९२५५५ सुप्रया बावावे १०१९३८६६ सानिका दिपक १०१९८३४७ मुंडे रामदास च १०२०४३११९ ब्रिजेंद्र कुमार मि	कर गान गवळे हो स्खेडेकर इान - भपराज सँग जाधव नेवरेकर खुर्वेद
५ ५ ५ ५ ५ ५ ६ ६ ६ २ ६ १ ६ ५ ६ ५ ६ ५ ७० ५	0370 X9 X 3 X Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y Y	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन चौ मीना साहेब सरन गुप्ता शेहजादली वहिदअली कुरेस शामीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुप्रिया केदार लाड शवनम सलीम खान राधा धनंजय भोसले गुलाम गीस शेख आसिफ इब्राहिम पटेल दाऊद खान	8 % Z 8 % 8 % 9 % 9 % 9 % 9 % 9 % 9 % 9 % 9 %	२०११९१२३ १०१४४७५२ १०१५९२०५३ १०१८५८९२ १०१८५८९१ १०२०४४३५८ १०२४५७२९४ १०२४५४३५ १०२८२४३७ १०२८२४३५ १०२८६७१२ १०२८६७१२	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सईदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुद्धा मोहम्मद अक्रम खान अब्दुल वदूद खान मोहम्द अनिस हनिफ शेख गोविंद बिश्नून पाल मुक्तीम हबीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता	239 289 288 288 288 284 286 286 286 286 287 240 248	१०१००८९७५ १०१२७४७५१ १०१३०५७३४ १०१३३२९८७ १०१३३२९८७ १०१४८१५३१ १०१८२१९५३ १०२०३२०७६ १०२०३२७५ १०२१५५३६ १०२१५५३६ १०२२७७९७	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरद्दीन शेख गणेश गुप्ता मुकेश पार्पया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बाओ हेसेन स्मित ब्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नबिउछा शेख वसीउछा फास्ख अहमद	329 339 338 338 338 338 339 339 339 339 33	१०२०७००५७ १०२८४११७५ १०२८४४१६५ १०२८४४१६१ ०३९०४२२४० १००१३७२०९ १०१४३८४१८ १०१२४९८१११ १०१२४९५४	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शावाब अहमद आर खान नवीनकुमार शेष्टी स्वप्नील सुनील शिंदे देवंता सखीचंद गुप्ता	886 886 888 888 888 888 889 889 889 889	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग प १०३०३१६५५ मीना राजू सात्पु १०३०८२०८० सुनिल जगनाथ १००६२००४३ रामआशिष चौश् १०१०५६६ सुरिखंड जे भोईर १०१८०५५६ सुप्रवा बाला अ १०१९०८६६६ सानिका दिपक १०१९०८६६६ सानिका दिपक १०१९८४४७ में हें सामदास च १०२०४३११९ ब्रिजेंड्र कुमार मि	कर गान गवळे हो खेडेकर गुरान - - - - - - - - - - - - - - - - - - -
4 4 5 4 6 4 6 4 7 4 8 4 9 4 8	0370 X9838	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुमेन ची मीना साहेब सरन गुना शेहजादली वहिदअली कुरेस शामीमा पुजम्मील खान मोहम्मद अस गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पढाण सुप्रिया केदार लाड शवनम सलीम खान राध पनंजय भोसले गुलाम गैस शेख आसिफ इज्राहिम पटेल दाऊद खान झाकिया बानो मुजाहिद	8 % Z 8 % Q 8	\$0\$\$\$\$\$\$0\$ \$0\$\$\$\$0\$\$ \$0\$\$\$0\$\$\$0\$\$\$0\$\$\$0	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सईदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुद्धा मोहम्मद अक्रम खान अब्दुल वदूद खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविंद बिश्नुन पाल मुकीम हबीब शेख बमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामिकशन हरिजन	239 289 288 288 284 284 286 286 286 286 287 248 248 248	१०१००८९७५ १०१२७४७५१ १०१३०५७३४ १०१३३२९८७ १०१३५९६० १०१४८१५३१ १०१४८१५३९ १०१८२१५५३ १०२०३०७६ १०२१५५३६ १०२२७७९७५	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरद्दीन शेख गणेश गुप्ता मुकेश पार्यया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नबिउछा शेख वसीउछा फारुख अहमद खैरुनिसा राहिल अन्सारी	329 339 338 338 338 338 338 338 338 338 33	१०२०७००५७ १०२८४११७५ १०२८४४१६५ १०२८४४१६१ ००१२२४५१ १००१३७२०१ १०१४३८४१८ १०१२४९५१४ १०१८४१५५ १०१८४६८३७	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रमुनाथ मोरे अविनाश अहमद आर खान नवीनकुमार रोष्ट्री स्वप्नील सुनील शिंदे देवंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी	886 886 887 888 888 884 884 886 886 886 886 888 888	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग ए १०३०३१६५५ मीना राजू सात्यु १०३०८२०८० सुनिल जगनाथ १००६२००४३ रामआशिष चौः १०१०५५५६ सुप्रिया बाला अ १०१०२७५५ सुमा शिवराज १०१९३९९० सुममा शिवराज १०९९४४५ में हें रामदास च १०२०४३११ ब्रिजेंद्र कुमार मि १०२८१६६६ सानिका दिपक १०२०४३११ ब्रिजेंद्र कुमार मि १०२८२१५०० मनोज वसंत पार १०२७६६९५ संजय केवला प्र	कर गन गवळे हेते गवेडेकर गपराज संग नेवरेकर तुर्वेद श्रा
५ ५ ५ ५ ६ ६ ६ ६ ६ ६ ६ ६ ६ ६ ६ ६ ६ ६ ७० ७ ७२ ७ ७३ ७	0370 x9x3 x x x x x x x x x x x x x x x x x	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहित्यली कुरेस शामीमा पुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रसू अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुग्निया केदार लाड शवनम सलीम खान राधा धनंजय भोसले गुलाम गीस शेख आसिफ इब्राहिम पटेल दाऊद खान झाकिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख	8 % Z 8 % 8 % 9 % 9 % 9 % 9 % 9 % 9 % 9 % 9 %	२०११९१२३ १०१४४७५९२ १०१५९२०५३ १०१८५८९१२ १०१८५८९१२ १०२४७३५५ १०२१७०२९४ १०२८०२३ १०२८०२३ १०२८६७१२ १०२८६७१२ १०२८६७१२ १०२१५१४४८ १०३०३८७८१	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्डदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुद्धा मोहम्मद अक्रम खान अब्दुल बदूद खान मोहम्मद अनिस हिनफ शेख गोविंद बिश्न पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामिकशन हरिजन इशरत हमीद खान वर्षा नानासाहेब चव्हाण	239 289 289 289 289 289 289 289 289 299	१०१००८९७५ १०१०५५२३४ १०१३०५७३४ १०१३३२९८७ १०१३५९८६० १०१४८१५३२ १०१४८१५३२ १०२०६०७६ १०२१०५५५५ १०२१५५३६ १०२२७७०९७ १०२२७७९७५ १०२२७७९७५	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरद्दीन शेख गणेश गुप्ता मुकेश पापैया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत वहीं अंकेश पाटील आनंदी फ्लोर्प सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नविउद्धा शेख वसीउद्धा फारुख अहमद खैरुन्निसा सहिल अन्सारी सोनम शामकुमार	329 339 338 338 338 338 338 338 338 338 33	१०२०७००५७ १०२८४११७५ १०२८४४१६१ ०३९०४२२४० १००१३७२०१ १०१३३४२०१ १०१४४४१११ १०१४४४१५१ १०१४४१५५	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे ग्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रमुनाथ मोरे अविनाश अहमद आर खान नवीनकुमार रोष्ठी स्वानील सुनील शिंदे देवंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी	४१८ ४१९ ४२० ४२१ ४२३ ४२५ ४२६ ४२८ ४३० ४३१ ४३२ ४३३ ४३४	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग १ १०३०३१६५१ मीना राजू सात् १०३०८२०८० सुनिन जगन्नाथ १००६२००४३ रामआशिष चौद १०१०८०५५६ सुप्रिया बाला अ १०१०२७७५ राजन अवदेश रिश्दे हे भोईर १०१९२५७६६ सानिका दिपक १०१९८४६७ महेंद्र समदास च १०२०४३११९ सेंजय केंद्र समदास च १०२०४३११९ सेंजय केंद्र पान्दास च १०२०४३११९ सेंजय केंद्र पान्दास च	कर गान नवळे ते खेडेकर हान : : परराज सँग जाधव नेवरेकर गुतुर्वेद श्रा टील साद शुक्ला
\(\xi\) \(\varphi\) \(\varphi\	0370 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 1 x 1	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुप्ता शेहजादली वहित्यजली कुरेस शमीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुदस्सर जमील पटाण सुग्निया केदार लाड शवनम सलीम खान राधा धनंजय भोसले गुलाम गीस शेख आसफ इब्राहिम पटेल दाऊद खान झाकिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुसा ताजनी	8 × 2 8 × 4 8 ×	80888898888888888888888888888888888888	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्डदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुद्धा मोहम्मद अक्रम खान अब्दुल बदूद खान मोहम्मद अनिस हिनफ शेख गोविंद बिशून पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलाबर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामिकशन हरिजन इशरत हमीद खान वर्षा नानासाहेब चव्हाण हरपाल साहब सिंग मल्होत	239 280	१०१००८९७५ १०१०५५५२ १०१३०५७३४ १०१३३२९८७ १०१४६५४२ १०१८१९५३ १०१८१९५३ १०१८१९५३ १०२१९६६६१ १०२१९५६६६१ १०२१७६८६	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरुद्दीन शेख गणेश गुमा मुकेश गपेशा बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेखकुमार वर्मा फेहिमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज निबउछु। शेख वसीउछु। फारुख अहमद खैरुन्निसा राहिल अन्सारी सोनम शामकुमार	329 339 333 333 334 334 336 339 339 339 349 349 349 349 349 349 349	१०२०७००५७ १०२८४११७५ १०२८४४१६१ ०३९०४२२४० १००१३९४१४ १००१३७२०१ १०१४४८४१८ १०१४४४४८ १०१४४४५५ १०१४४५५२ १०१८४६५५	शिवशंकर सहतेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अञ्चल अहमर पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाव अहमद आर खान नवीनकुमार शेट्टी स्वप्तील सुनील शिंदे वेदंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी विवेक सदानदे देवे शीतल योगेश वैद	8 2 8 2 8 2 8 2 8 2 8 2 8 2 8 2 8 2 8 2 8 2 8 2 8 2 8 2 8 2 8 2 8 2	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग १ १०३०३१६५१ मीना राजू सात् १०३०२१६६५ स्गित्रा वाला अ १०९६२००४६ स्हिंबंद्र जे भोईर १०१८०५५५६ सुप्रिया बाला अ १०१८०५५५६ सुप्रिया बाला अ १०१८०५५५६ सानिका दिपक १०१९४६६६ सानिका दिपक १०१९८४४७ महेंद्र रामदास च १०२०४३१११ ब्रिजेंद्र कुमार मि १०२८२६९५५ संजय केवला प्र १०२८२६३४ अक्षता अजित १	कर गान गवळे हो स्खेडेकर शन : । । । । । । । । । । । । ।
4 6 4 9 6 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9	0370 X9 X3 X X X X X X X X X X X X X X X X X	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहिदअली कुरेस शामीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अअशफक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुप्रिया केदार लाड शवनम सलीम खान राधा धनंजय भोसले गुलाम गोस शेख आसिफ इब्राहिम पटेल दाऊद खान ज्ञाकिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुसा ताजनी	8x2 8x6	\$0\$\$\$\$\$\$\$ \$0\$	सरफराज अहमद नसरूदीन हुमा सर्इंदुद्दीन बेग बज्बाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुल्ला भोहम्मद अक्रम खान अब्दुल बदूद खान मोहम्मद अिमस हिन्द शेख गोविंद बिश्नून पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलाबर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामकिशन हरिजन इशरत हमीद खान वर्षा नामासहिब चव्हाण हरपाल साहब सिंग मल्होत दिवेश नथमल दिलया	239 280 288 288 288 284 286 286 289 240 248 248 248 248 248	१०१००८९७५ १०१०५५९२४ १०१३०५७३४ १०१३३२९८७ १०१३६९८६० १०१८६०५५३ १०२०३०७६ १०२२१९५३ १०२२१९५३ १०२२५७६०६ १०२२५७६०६ १०२२७५७६	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरुद्दीन शेख गणेश गुमा मुकेश पार्पवा बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नबिउद्धा शेख बसीउद्धा फास्ख अहमद खैरुबिसा ग्राहिल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीराम घारे	329 339 337 333 334 334 339 339 339 339 339 339 349 34	\$0.70%00%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान नवीनकुमार शेष्टी स्वप्नील सुनील शिंदे वेवंता सखीचंद गुप्ता फरहीन मुसा पिनजारी विवेक सदानंद देवे शीतल योगेश वैद वैशाली चंद्रकांत सकिना निजामुदीन खान	8 8 8 8	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग १ १०३०३१६५१ मीना राजू सात् १०३०२१६५० सुनिल जगनगथ १००६२००४३ रामआशिष चौछ १०१०२०५५५६ सुप्रिया बाला अ १०१९२०५७५ राजन अवदेश रिखंड जे भोई। १०१९३००० सुषमा शिवराज १०१९३८६६६ सानिका दिपक १०१९३४७ महेंद्र रामदास च १०२०४३१११ ब्रिजेंद्र कुमार मि १०२८२१५०० मनोज वसंत पार १०२८१६९४५ संत्रय केवला १०२८२६३४४ अस्ता आजित। १०२८२६३४ अस्ता आजित।	कर गान गवळे हेते खेडेकर शन ं- गपराज सँग जाधव नेवरेकर श्रा टील स्माद शुक्ला
५६ ५७ ५९ ६० ६२ ६२ ६३ ६५ ६६ ६७ ६८ ६९ ७० ७२ ७३ ७४	0370 X9 X3 X X X X X X X X X X X X X X X X X	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहिदअली कुरेस शामीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अअशफक हाशम मलकानी केदार भास्तर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुप्रिया केदार लाड शवनम सलीम खान राधा धर्नजब भोसले गुलाम गीस शेख आसिफ इब्राहिम पटेल दाऊद खाऊद खाऊद खाऊद खाऊद खाऊद खाऊद खाउनम सलीम खान राधा धर्नजब भोसले गुलाम गीस शेख आसिफ इब्राहिम पटेल दाऊद खाऊद खाऊद खाऊद खाऊद खाऊद खाऊद खाऊद	8x2 8x6	**************************************	सरफराज अहमद नसरूदीन हुमा सर्इंदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुला भोहम्मद अक्रम खान अब्दुल बद्द खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविंद बिशुन पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामकिशन हरिजन इश्रत हमीद खान वर्षा नानासाहेब चन्हाण हरपाल साहब सिंग मल्होत दिनेश नथमल दलिया	Reserve	१०१००८९७५ १०१०५५९३४ १०१३०५७६५ १०१३३२९८७ १०१३७९८६० १०१३५५३१ १०१८६०६ १०१८६०६ १०२०३३०७६ १०२११५३ १०२११५३५ १०२१५३६ १०२१०७०९७ १०२१८७६८६ १०२३००९७	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरुद्दीन शेख गणेश गुमा मुकेश पार्पेया विहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नविउद्घा शेख वसीउह्या फारुख अहमद वेर्कितमा राहिल अन्सारी सोनम शामकुमार रोशन वळीराम घारे आशा राम ना इना पाप सुमाई आणि मोहम्मद इहिस	329 339 333 333 334 334 334 336 338 338 338 338 338 338 338 338 338	१०२०७००५७ १०२८२३५९७ १०२८४४१६५ १०२८४४१६१ ००३००४२४४० १००१३८४१८ १०१३८४१८ १०१३८४१८ १०१३८४१८ १०१३८४६२५० १०१४२६०५८ १०१८४६४४	शिवशंकर सहतेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान नवीनकुमार शेट्टी स्वप्तील सुनील शिंदे देवंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी विवेक सदानंद देवे शीतल योगेश वैद वैशाली चंद्रकांत सकिना निजामुद्दीन खान परवीन तीसीफ शेख	8 % % % % % % % % % % % % % % % % % % %	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग १ १०३०३१६५१ मीना राजू सात् १०३०२१६५० सुनिल जगनगथ १०९६२००४ रामआशिष चौछ १०१९२०५५६ सुप्रिया बाला अ १०१९२०५५५६ सुप्रिया बाला अ १०१९३००० सुषमा शिवराज १०१९३८६६६ सानिका दिपक १०१९३४७ महेंद्र रामदास च १०२०४३११० मतेज वसंत पार १०२८६९६५ साधी नारायण ब १०२८२६१४ साधी नारायण ब १०२८२६१४० साधी अखिलोश १०२८२६९४५ साधी अखिलोश	कर गवळे हेते खेडेकर शव भाराज सँग जाधव नेवरेकर शुर्ता दील साद शुक्ला
4年 4日	0370 X9838 800 C C C C C C C C C C C C C C C C C C	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहिदअली कुरेस शामीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुप्रिया केदार लाड शवनम सलीम खान राधा घर्नजब भोसले गुलाम गीस शेख आसिफ इब्राहिम पटेल दाऊद खान झाक्रिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुसा ताजनी मखमद जान वाहिद खान अमी घवल जटानिया मोहम्मद हशमुद्धा असदुद्धा	8x2 8x6	२०११९१२३ १०१४४७५२ १०१५१२०५३ १०१८५८१२ १०२०४७३५७ १०२०४३०७ १०२४०५२२ १०२८०८०२३ १०२८२४३७ १०२८३९४४९ १०२८६७१२२ १०२३५४४४१४८ १०३४१८११ १००८१६८३ १००८१४८३ १००८५४४३	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्डुदुदीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अब्दुल बदूद खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविद बिशुन पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामकिशन हरिजन इशरत हमीद खान बर्षा नामासोहेब चव्हाण हरपाल साहब सिंग मल्होत विनेश नथमल दलिया	Reserve	१०१००८९७५ १०१०५५९३४ १०१३०५७६५ १०१३०५८५० १०१३०५५५३ १०१३३२९८७ १०१४५३५ १०२३३०७६ १०२१५३३ १०२१५३६ १०२१०७०९७ १०२१८७६८६ १०२३७०९७५ १०२६०५८६ १०२३०५९६	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरदीन शेख गणेश गुमा मुकेश पापैया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाब नबिउद्धा शेख वसीउद्धा फारुख अहमद खैरुबिसा राहिल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीपम घारे आशा राम ना इना पाप सुमाई आणि मोहम्मद इद्रिस	324 332 332 332 332 334 336 336 336 337 337 337 337 337 337 337	१०२०७००५७ १०२८२३५९७ १०२८४४१६५ १०२८४४१६१ ०३९०४२२४० १००१३७२० १०११८४१८ १०११८४१८ १०१८४१८५ १०१८४१८४ १०१८४१८४ १०१८४२१४ १०१८४२१४ १०१८४३४	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे अव्दुल अहमद पिनजारी जंदकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान नवीनकुमार शेट्टी स्वप्नील सुनील शिंदे देवंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी विवेक सदानंद देवे शीतल योगेश वैद वैशाली जंद्रकांत सकिना निजामुद्दीन खान परवीन तीसीफ शेख किरण भीमराव जगताप	8 % % % % % % % % % % % % % % % % % % %	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग १ १०३०३१६५४ मीना राजू सात् १०३०२१६५४ सुनिल जगनगर्थ १००६२००४३ रामआरिष चौर १०१००६६५५ सुप्रिया बाला अ १०१०५०५५६ सुप्रिया बाला अ १०१९२०७५ राजन अवदेश रिखंड ने भोई हो। १०१९३००० सुमा शिवराज १०१९७८६६६ सानिका विपक १०१९८३४७ महेंद्र रामदास च १०२०४३१११ क्रिजेंद्र कुमार मि १०२४३५०० मनोज वसंत पार १०२८५६१४ संजय केवला प्र १०२८२६१४ अक्षता आजित र	कर गान गवळे हे खेडेकर गपराज संग जाधव नेवरेकर सुर्वेद श्रा साद शुक्ला
५६ ५८ ५८ ६० ६२ ६२ ६२ ६२ ६२ ६२ ६२ ६२ ६० ६० ६० ६० ६० ७२ ७२ ७२ ७२ ७२ ७२ ७२ ७२ ७२ ७२ ७२ ७२ ७२ ७२ ०२	0370 X9 X 3 X X X X X X X X X X X X X X X X	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुप्ता शोहजादली वहिदअली कुरेस शामीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पठाण सुप्रिया केदार लाड शवनम सलीम खान राधा धनंजय भोसले गुलाम गीस शेख आसिफ इब्राहिम पटेल दाऊद खान झाकिन चानी अहादि खान अमी धवल जटानिया मोहम्मद हरामुख्ला असदुब्ला शाहित न कीर अहमद देखान अमी धवल जटानिया मोहम्मद हरामुख्ला असदुब्ला शाहित मेहमूद खान	886 846	२०११९१२३ १०१४४७५२ १०१५९२०५३ १०१४४४१०५ १०१८४८५१ १०२०४३३०७ १०२४०५०२३ १०२४२४३५ १०२३५४४९ १०२३५४४९ १०२३४४९१ १०२४६७१२१ १०३४१९१४ १००८७६६१ १००८७६६१ १००८७६६१ १००८७६६१	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सईवुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अन्दुन बदूद खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविंद बिशून पाल मुकीम हतीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामकिशन हरिजन इशरत हमीद खान वर्षा नानासाहेब चव्हाण हरपाल साहब सिंग मल्होत विनेश नथमल दिल्या रिफ हसम भारद्वा सरोज बिशाम पटेल	239 289 288 288 288 288 288 286 286 286 286 286	१०१००८९७५ १०१०५५२३४ १०१२७४७५२ १०१३३२९८७ १०१३३२९८७ १०१३५५३ १०१३३२९५३ १०२०३३०७६ १०२१०६०७९ १०२१५३३ १०२१५३६ १०२३७०९७५ १०२३७०९७५ १०२३७०९७५ १०२३७०९७५ १०२३७०९७५	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरदीन शेख गणेश गुमा मुकेश पापैया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नबिउछा शेख वसीउछा फारख अहमद खैराहिमा राहिल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीराम घारे आशा राम ना इना पाप सुमाई आणि मोहम्मद इद्रिस आसिफ	324 327 327 327 324 324 326 326 327 327 327 327 327 327 327 327 327 327	१०२०७००५७ १०२८२३५९७ १०२८४४१६५ १०२८४४१६१ ००३९०४२२४० १००१३७२०९ १०१४८४१८४ १०१४८४१८४ १०१८४१८४१ १०१८४१४४ १०१८८४३४ १०१८८४३४ १०१८८४३४ १०१८८४३	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे अब्बुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान नवीनकुमार शेट्टी स्वप्नील सुनील शिंदे देवंता सखीचंद गुप्ता फरहीन मुसा पिनजारी विवेक सदानंद देवे शोतल योगेश वैद वैशाली चंद्रकांत सकिना निजामुद्दीन खान परवीन तीसीफ शेख किरण भीमराव जगताप अली रक्षा शकील फकीह	8 % % % % % % % % % % % % % % % % % % %	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ छ १०२८४६०२३ निलेश पांडुरंग ए १०३०३१६५४ मीना राजू सात् १०३०२१८५० सुनिल जगनाथ १००६२००४३ रामआरिष चौर १०१८०५५५६ सुप्रिया बाला अ १०१८०५५५६ सुप्रिया बाला अ १०१८०५५५६ सुप्रिया बाला अ १०१८०५५६६ सानिका विपक १०१९८६६६ सानिका विपक १०१९८३४७ महेंद्र रामदास च १०२८३१५०० मनोज बसंत पाः १०२८२६१५ शशीना नारायण ब १०२८२६१५० संजय केवला प्र १०२८२६१५० संजय केवला प्र १०२८२६१५ शशीना अखित स्	कर गान गवळे हे खेडेकर गपराज संग जाधव नेवरेकर सुर्वेद श्रा साद शुक्ला
4年 4日	0370 X9 X 3 X X X X X X X X X X X X X X X X	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुप्ता शेहजादली वहिदअली कुरेस शामीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुहस्सर जमील पटाण सुप्रिया केदार लाड शवनम सलीम खान राधा धनंजय भोसले गुलाम गीस शेख आसिफ इब्राहिम पटेल दाऊद खान झाकिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुसा ताजनी मखमद जान वाहिद खान अमी धवल जटानिया मोहम्मद हशमुख्ला असदुख्ल। शाहिता मेहमूद खान	886 846	२०११९९१३ १०१४४७५२ १०१५९२०५३ १०१८४८५१ १०१८४५१ १०२८५८१ १०२८५४३० १०२१००२१ १०२८०८०३ १०२८०८०३ १०२८२४४९ १०२८६७१२२ १०२८५८५१ १०२८५८६७ १०२८५८६७ १०२८५८६७ १०२८५८६७ १०२८५८६७ १०२८५८६७ १०२८५८६७ १०२८५८६७ १०२८५८३०	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्इंदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अब्दुल बदूद खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविंद बिशून पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामकिशन हरिजन इशरत हमीद खान बर्ष नानासाहेब चव्हाण हरपाल साहब सिंग मल्होत विरोश नथमल दलिया रिफेक हसम भारद्वा सरोज बिशाम पटेल राजेंद्र लालबहाद्र थाठ रीमा राजेंद्र थावेद	239 287 288 288 288 288 286 286 286 286 286 286	१०१००८९७५ १०१०४५५१ १०१३४४५८० १०१३३२८७ १०१३३२८७ १०१३४५६० १०१४६५१५३ १०२०६०७१ १०२१५३५ १०२२८७६८६ १०२३७९७५ १०२३७९७५ १०२३७९७५ १०२३६४५४४ १०२८१४५४	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरदीन शेख गणेश गुमा मुकेश पापैया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नविउछा शेख वसीउछा फारुख अहमद खैरुकिसा राहिल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीराम घारे आशा राम ना इना पाप सुमाई आणि मोहम्मद इदिस आसिफ सुशीला ओम राकाश सिन	329 329 329 329 329 329 329 329 329 329	१०२०७००५७ १०२८४४१६५ १०२८४४१६५ १०२८४४१६१ १०९२२५५१ १०९३७२०९ १०१२२४५८ १०१८८१७१ १०१८८१०५८ १०१८८४२१५ १०१८८४३५५६ १०१८८४३५	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमर पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजीवत रचुनाथ मोरे अविवाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान नवीनकुमार शेष्टी स्वप्नील सुनील शिदे देवंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी विवेक सदानंद देवे शातल योगेश बैद वैशाली चंद्रकांत सकिना निजामुद्दीन खान परवीन तीसीफ शेख किरण भीमराव जगताप अली रझा शकील फकीह	8 % % % % % % % % % % % % % % % % % % %	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग ए १०३०३१६५१ मीना राजू सात् १०३०२१८५० सुनिल जगनाथ १००६२००४ रामआरिष को १०९६६५५ सुप्रिया बाला अ १०९०५५५६ सुप्रिया बाला अ १०९०५५५६ सुप्रिया बाला अ १०९९७५५ राजन अवदेश र् १०९९३५०० सुम्मा शिवराज १०९९७५६६६ सानिका दिपक १०९९८६६६ स्रिया सिका दिपक १०९९८६६६ स्रिया विकास १०२८२६९५५ स्राच्या निवास १०२८२६९८५ अक्षता आजता १०२८२६९८५ सिवा विकास १०२८३८००१ शरीफा अस्लाम १०२८३८००१ राजेश रामयज्ञ रि	कर गान गवळे हेते गखेडेकर गपराज संग जाधव नेवरेकर खुर्वेद श्रा धील साद शुक्ला हें होडे गिश्रा जीव
4年 45 45 47 60 67 63 64 64 65 67 68 69 90 93 94 95 96 97 20 20 20 20 20 20 20 20	0370 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुमेन ची मीना साहेब सरन गुना शेहजादली वहिदअली कुरेस शामा पुजम्मील खान मोहम्मद अस गुलाम रस् अशफक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पठाण सुप्रिया केदार लाड शवनम सलीम खान राध भनंजय भोसले गुलाम गीस शेख आसिफ इंबाहिम पटेल दाऊद खान झाकिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुसा ताजनी मखमद जान वाहिद खान अमी धवल जटानिया मोहम्मद हरमुख्ल असदुख्ल। शाहिदा मेहमुद खान अब्दुल कादिर निजामुहुन रणविजय अमरेंद्र नारायण	886 846	२०११९९१३ १०१४४७५९२ १०१५९२०५३ १०१८४८४१२ १०१८४५४१ १०२८५८१३ १०२४७३९४ १०२८०२३ १०२८०४३ १०२८०४१ १०२८०४१ १०२८०४१ १०२८०४१ १०२८०४१ १०२८०४१ १०२८०४१ १०२८०४१ १०२८०४१ १०२८०४१ १०२८०४१ १०२८०४१ १०२८०४१ १०२८०४१ १०२८४१	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्इदुद्दीन बेग बज्जाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अन्दुल बदूद खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविंद बिशून पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामिकशन हरिजन इशरत हमीद खान बर्ष नानासाहेब संन्म पल्होत हरपाल साहब सिंग मल्होत हरपाल साहब सिंग मल्होत दिशेश नथमल दलिया रिफेक हसम भारद्वा सरोज विशाम पटेल राजेंद्र लालबहादूर थाठ रीमा राजेंद्र थाव	239 287 288 288 288 288 288 288 288 288 288	१०१००८९७५ १०१२७४७५१ १०१३३४ १०१३३२८७ १०१३३२८७ १०१४६४ १०१८१९५३ १०२८२१९५३ १०२८२१५३५ १०२८२१५३५ १०२८५७६८६ १०२३७९७५ १०२३७९७५ १०२३७९७६	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरद्दीन शेख गणेश गुमा मुकेश पार्पैया बिहाना शा. उफ्ता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्हीं अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नविउद्धा शेख वसीउद्धा फारुख अहमद खैरुन्निसा राहिल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीराम घारे आशा राम न इना पाप सुमाई आणि मोहम्मद इद्रिस आसिफ सुशीला ओम राकाश सिन आरती विनोद राठोड	324 332 332 332 334 334 334 334 334 337 337 337 337 337	\$0.70%00%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजीत रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान नवीनकुमार शेष्ठी स्वप्नील सुनील शिंदे वेवंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी विवेक सदानंद देवे शातल योगेश वैद वेशाली चंद्रकांत सकिना निजापुदीन खान परचीन तीसीफ शेख किरण भीमराव जगताप अली रझा शकील फकीह श्रद्धा रामनाथ गायकर मर्लंडी सदेश जोशी	xxx	१०२८२२८४२ व्यवन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग प १०३०३१६५१ मीना राजू सात्पु १०३०८२०८० सुनिल जगनाथ १००६२०४२ रामआरिष चौर १०१८०५५६ सुप्रिया बाला ३ १०१८०५६६ सानिका दिपक १०१९८६६६ सानिका दिपक १०१९८६६६ स्विजेंद्र सुमार मि १०२८४९८६६५ श्राची नारायण ब १०२८२६६९५ शर्मी अखिलेश १०२८२०३२ अस्ता अजित ११०२८४५३३ सोनी अखिलेश १०२८३९६९५ राज्या नारायण ब १०२८६०२६६ राज्या नारायण ब १०२८३००१ राज्या नारायण व १०२८३८००१ राज्या मानायज्ञ वि १०२८३८५४७ राज्या रामयज्ञ वि १०२८३८०१६ स्व स्व राज्या राज्य	कर गान गवळे हे र खेडेकर गपराज संग गपराज संग जाधव नेवरेकर शु शु शु साद शुक्ला है होडे मिश्रा साठे वेककर साठे
4年 45 45 47 60 67 67 63 64 64 65 69 90	0370 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहित्यली कुरेस शामीमा पुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रसू अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुग्निया केदार लाड शवनम सलीम खान राधा धनंजय भोसले गुलाम गीस शेख आसफ इब्राहिम पटेल दाऊद खान झाकिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुमा ताजनी मखमद जान वाहिद खान अमी धवल जटामिया मोहम्मद हशमुद्धा असदुद्धा शाहिता मेहमूद खान अब्दुल काहिद निजामुहुन रणविजय अमरेंद्र नारायण सईद्विम्नसा सईद चीधा	8x2 8x4	\$0\$\$9\$\$?\$ \$0\$\$89\$9\$ \$0\$\$4\$9\$9\$ \$0\$\$4\$9\$9\$ \$0\$\$254\$9	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्इदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अब्दुल वदूद खान मोहम्मद अनिस हिनफ शेख गोविंद बिशून पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामिकशन हरिजन इशरत हमीद खान वर्षा नानासाहेब चव्हाण हरपाल साहब सिंग मल्होत दिनेश नथमल दिलया रिफिक हसम भारद्रा सरोज दिशाम पटेल राजेंद्र लानवहादूर थाठ रीमा राजेंद्र थाथेरा आबिद जावेद अन्सारी सविव मानोहर बोडके	239 286 287 288 288 288 288 288 288 288 288 288	१०१००८९७५ १०१२७४७५१ १०१३३२९८७ १०१३३२९८७ १०१३५९६० १०१४८१५३१ १०२८२९५३ १०२२४५३५ १०२२८७६८६ १०२३७९७५ १०२२८७६८६ १०२३७९७५ १०२८४५४३१ १०२८४५४३१	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरद्दीन शेख गणेश गुप्ता मुकेश पार्पैया बिहाना शा. उफ्ता परवीन अन्सारी री अझ खान रशकुमार वर्मा फेह्रमिदा बानो ए हुसेन स्मित व्हीं अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नबिउछा शेख वसीउछा फारुख अहमद खैरुबिसा राहिल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीराम घारे आशा राम ना इमा पाप सुमाई आणि मोहम्मद इद्रिस आरीला ओम राकाश सिन आरती विनोद राठोड मोहम्मद हम्माद राहिल अनु	324 332 332 332 334 334 334 334 334 347 347 347 347 347	\$0.2000046 \$0.200046	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अब्दुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अर्वनाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान नवीनकुमार शेष्टी स्वप्नील सुनील शिंदे देवंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी विवेक सदानंद देवे शातिल योगेश वैद वैशाली चंद्रकांत सिकना निजामुद्दीन खान परवीन तीसीफ शेख किरण भीमराव जगताप अली रझा शकील फकीह शद्धा रामनाथ गायकर एराँडी संदेश जोशी	xxx	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेस्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग । १०३०३१६५० मीना राजु सात् १०३०२१९६० मीना राजु सात् १०३०८२०८० मीना राजु सात् १००६२००४३ सामआरिक ख १०१०२७५५६ सुप्रिया बाला अ १०१०२७५५६ सुप्रिया बाला अ १०१०२७५५६ सानिका दिपक १०१९८६६६ सानिका दिपक १०१९८२६४७ महेंद्र रामदास च १०२९४२१५० मनोज बसंत पार १०२८२१५०० मनोज बसंत पार १०२८२१५०० सोना अखिलेश १०२८२६६५५ सोनी अखिलेश १०२८२६६८५ सोनी अखिलेश १०२८२६१८५ श्राधी नारायण ब १०२८२६१८५ राजीय रामया हि १०२८३५४० राजीय रामया हि १०२८३५२४७ राजीय रामया हि	कर गान गवळे ते ग्वेडेकर गान गवळे
4 E 4 V V V V V V V V V V V V V V V V V	032049838 80049986 80838888 80236888 80048230 800482846 800482846 800482846 800482846 800482846 800482846 800482846 800482846 800482846 800482846 800482846 800488884 8004888884 8004888884 8004888888 8004888888 8004888888 8004888888 8004888888 80048888888 80048888888 800488888888	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुमेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहित्यजली कुरेस शमीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशाभक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुग्निया केदार लाड शवनम सलीम खान राधा धनंजय भोसले गुलाम गीस शेख आसफ इब्राहिम पटेल दाऊद खान झाकिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुसा ताजनी मखमद जान वाहिद खान अमी घवल जटानिया मोहम्मद हशमुझा असदुङ्खा शाहित मेहमूद खान अव्युल कादिर निजामुदुन रणविजय अमरेंद्र नारायण सईदुनिसा सईद चौधा मोहम्मद मोईनुदीन शेख	8x2 8x9	**************************************	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्इदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुद्धा मोहम्मद अक्रम खान अब्दुल वदूद खान मोहम्मद अनिस हिनफ शेख गोविंद बिशून पाल मुक्तीम हबीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामिकशन हरिजन इशरत हमीद खान वर्षा नानासाहेब चव्हाण हरपाल साहब सिंग मल्होत दिनेश नथमल दिलया राफिक हसम भारद्वा सरोज विशाम पटेल राजेंद्र लावबहादुर थाठ रीमा राजेंद्र थावव	239 280 288 288 288 288 286 286	१०१००८९७५ १०१२७४७५९ १०१३०५७३ १०१३३२९८७ १०१३५९५३ १०१८५१५३ १०२८५१५३ १०२८५६६६ १०२२७६८६ १०२३७५६८६ १०२३७५७६८६ १०२३७५७६८६ १०२३७५०६८६ १०२३७५०६६६ १०२३७६८६	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरुद्दीन शेख गणेश गुमा मुकेश पापैया बिहाना शा. उफ्ता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहिमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नबिउ छा शेख बसीउ छा फारुख अहमद खैरुकिसा साहल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीराम घारे आशा राम ना इना पाप सुमाई आणि मोहम्मद इट्रिस आसिफ सुशीला ओम राकाश सिन आराती विनोद राठोड मोहम्मद हम्माद राहिल अनु विनीता भरतसिंग ठाकूर राकेश राजेंद्रनाथ सिंह	329 339 339 339 339 339 339 339 340 349 349 349 349 349 349 349 349 349 349	\$0.20%06% \$0.20%26% \$0.20%	शिवशंकर सहतेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अकदुल अहमर पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाव अहमद आर खान नवीनकुमार शेट्टी स्वप्ताल सुनील शिंदे वेवंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी विवेक सदानदे देवे शीतल योगेश वैद वैशाली चंद्रकांत सकिना निजामुद्दीन खान परवीन तीसीफ शेख किरण मेमस्य जगताप अली रझा शकील फकीह श्वा रामनाथ गायकर प्रवंडी संदेश जोशी प्रवीण सुरेश पाटील विलास बनशी शिरसाठ	\$\$\chick{8}\$ \$\$\ch	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेस्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग र १०३०३१६५१ मीना राज् सात्र १०३०३१६५० स्ति निल जगनाथ १००६२००४३ सम्प्राशाय वाहे १०१८०५५६ सुप्रिया बाला अ १०१८०५५६ सुप्रिया बाला अ १०१८०५५६ सुप्रिया बाला अ १०१८०५७५ सुप्रिया बाला अ १०१८०५७६६ सानिका दिपक १०९८०५८६६ सानिका दिपक १०९८०४११ मिनेका वसंत पार १०२८४१९५० मनोज वसंत पार १०२८४६९५५ शारी नारायण ब १०२८४६९५५ सोनी अखिलेश १०२८४६९६६ सोमि अखिलेश १०२८४६९६६ सोमि अखिलेश १०२८४६९६५ राजेश सामा शिवा १०२८४६९५ राजेश रामचत १०२८४६००१ सोमा अस्ता अनित १०२८४६००१ सोमा अस्ता अनित १०२८४१०५ सोमी आखिलेश १०२८४००१ सोमी अखिलेश १०२८४६००० सोमी अखिलेश सामार सिमा सामा सिमा सिमा सिमा सिमा सिमा सिमा	कर गान गवळे गेते ग्रिक्त
4年 45 45 40	032049838 80049984 800838380 80083849	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहित्यली कुरेस शमीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पठाण सुप्रिया केदार लाड शवनम सलीम खान राधा धर्मजय भोसले गुलाम गीस शेख आसिफ इझाहिम पटेल दाऊद खान झाकिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुसा ताजनी मखमद जान वाहिद खान अमी घवल जटानिया मोहम्मद हशमुझा असदुझा शाहिता मेहमूद खान अल्वल कादिर निजामुदुन रणविजय अमर्रद नारायण सईदुनिसा सईद चीधा मोहम्मद मोईनुदीन शेख अल्येश वीरेंद्र शहा	886 846	**************************************	सरफराज अहमद नसरूदीन हुमा सर्इंदुद्दीन बेग बजाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुल्ला मोहम्मद अक्रम खान अब्दुल बदूद खान मोहम्मद अक्रम खान अब्दुल बदूद खान मोहम्मद अक्रम खान अब्दुल बदूद खान मोहम्मद अिंदि स्विप्त से	Record R	१०१००८९७५ १०१२०४७५९ १०१३२२८७ १०१३२२८७ १०१३२९५३ १०१२०६०७९ १०२२९९५३ १०२२०७९७ १०२१५५३६ १०२२०७९७ १०२१५५३६ १०२२०७९७ १०२१५५३	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरदीन शेख गणेश गुमा मुकेश पांपैया बिहाना शा. उफ्ता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नबिउद्धा शेख बसीउद्धा फास्ख अहमद खैरुक्रिसा सहिल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीराम घारे आशा राम ना इना पाप सुमाई आणि मोहम्मद इद्रिस आसिफ सुशीला ओम राकाश सिन आसति विनोद राठोड मोहम्मद हम्माद राहिल अनु विनिता भरतिसंग ठाकुर राकेश राजेंद्रनाथ सिंह	329 329 329 329 329 320 320 320 320 320 320 320 320	\$0.70%00%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%0%	शिवशंकर सहतेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे शिवगामी विरामनी हरीजा करीम कसम समनानी अन्दुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान नवीनकुमार शेष्ठी स्वप्तील सुनील शिंदे वेवंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी विवेक सदानंद देवे शीतल योगेश वैद वेशाली चंद्रकांत सिकना निजामुद्दीन खान परवीन तीसीफ शेख किरण भीमराव जगलाप अली रखा शकिल फकीह श्रद्धा रामनाथ गायकर पर्वंडी संदेश जोशी प्रवीण सुरेश पाटील विलास बनशी शिरसाठ सायरा बानो युस्फ शेख	xxx xxx xxx xxx xxx xxx xxx xxx	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग प १०३०३१६५१ मीना राजू सात् १०३०३१६५१ मीना राजू सात् १००६२००४८ सुनिल जगनाथ १०९८०५५६ सुप्रिया बाला अ १०१०२७७५ सुप्रिया बाला अ १०१०२७७५ सुप्रिया बाला अ १०१०२७७५ सुप्रिया बाला अ १०१९३५०० सुप्रमा शिवराज १०१९३८६६६ सानिका दिपक १०२०४३११० म्रिजेंद्र कुमार मि १०२८४१६१५ माजे बसंत पा १०२८४१६१५ सानि अखिलेश १०२८२६१४ अक्षता अजित । १०२८२६२५ सिम १०२८३८००१ शरीफा अस्लम १०२८३८००१ शरीफा अस्लम १०२८३८००१ सानि अस्लम १०२८३८००१ सानि अस्लम १०२८३८०१६ लक्ष्मण नीलाय १०२८४१९५८ सुती रूपेश मार्थ	कर गान गवळे हेते एखेडेकर ग्रान ग्राम
나도 나오 나오 ६० ६२ ६२ ६२ ६४ ६८ ६८ ६०० ६८ ५०० ७०० ७०० ७०० ००० ८०० ८०० ८०० ८०० ८०० ८४	032049838 80049986 80083828 800838380 80083848 80088894 80088894 80088888884 800888888888 8008888888888	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहित्यजली कुरेस शामीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशाफक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुप्रिया केदार लाड शवनम सलीम खान राधा घरंजव भोसले गुलाम गीस शेख आसिफ इब्राहिम पटेल दाऊद खान ज्ञाकिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुसा ताजनी मखमद जान वाहिद खान अमी घवल जटानिया मोहम्मद हशमुछा असदुछ। शाहिता मेहमूद खान अब्दुल कादिन नजामुदुन रणविजय अमरेंद्र नारायण सईंदुकिसा सईंद चीधा मोहम्मद मोईनुदीन शेख अल्येश वीरेंद्र शहा विजय रामचंद्र घाडो	886 846	**************************************	सरफराज अहमद नसरूदीन हुमा सर्इतुद्दीन बेग बजाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अब्दुल बद्द खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविंद बिशुन पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामकिशन हरिजन इशरत हमीद खान वर्षा नानासाहेब चन्हाण हरपाल साहब सिंग मल्होत दिनेश नथमल दलिया रफिक हसम भारद्वा सरोज विशाम पटेल राजेंद्र बालवाहादूर थाठ रोमा राजेंद्र थाठ राजेंद्र थाठ राजेंद्र थाठ राजेंद्र थाठ राजेंद्र वाववावाद्र थाठ राजेंद्र थाठ रामा राजेंद्र थाता प्रधान	Ray	१०१००८९७५ १०१२७४७५१ १०१३२८८७ १०१३३२९८७ १०१३३२९८३ १०१३३९८३ १०२०३३०७६ १०२१२१५३ १०२१४५३१ १०२१४५३१ १०२१४५३१ १०२१४५४२ १०२१४५४२ १०२१४५४२ १०२१४५४२ १०२१४५४२ १०२८०४१ १०२८०४१ १०२८०४१ १०२८०४१	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरुद्दीन शेख गणेश गुमा मुकेश पार्पवा बिहाना शा. उफ्ता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नबिउद्धा शेख बसीउद्धा फास्ख अहमद खेकिसा गरिल अनसारी सोनम शामकुमार रोशन बळीराम घारे आशा राम ना इना पाप सुमाई आणि मोहम्मद इदिस आसिफ सुशीला ओम राकाश सिन आरती विनोद राठोड मोहम्मद हम्माद राहिल अनु विनिता भरतिभा उत्कूर राकेश राजेंद्रनाथ सिंह नीलम शरद चौहान	329 329 329 329 329 329 329 329	\$0.2000046 \$0.20224046 \$0.20224046 \$0.202240 \$	शिवशंकर सहतेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे करीम कसम समनानी अब्बुल अहमद पिनजारी चंद्रकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान नवीनकुमार शेष्टी स्वप्तील सुनील शिंदे देवंता सखीचंद गुप्ता फरहीन मुसा पिनजारी विवेक सदानंद देवे शीतल योगेश वैद वैशाली चंद्रकांत सकिना निजामुद्दीन खान परवीन तौसीफ शेख किरण भीमराव जगताप अली रझा शकील फकीह शद्धा रामनाथ गायकर एकंडी संदेश जोशी प्रवीण सुरेश पाटील विलास बनशी शिरसाठ सायरा बानो युस्फ शेख	\$\$\chickstyle \$\frac{8\chickstyle \chickstyle \c	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग प १०३०३१६५१ मीना राज् सात् १०३०३१६५१ मीना राज् सात् १०३०२१९५० स्तिश्च जो भोईर १०९८०५५६ सुप्रिया बाला अ १०१९२०७५५ सुप्रिया बाला अ १०१९२०५५६ सुप्रिया बाला अ १०१९३५०० सुषमा शिवराज १०१९३५०० सुजमा शिवराज १०१९३४६६६ सानिका दिपक १०२८४१८१० मतेज बसंत पार १०२८४१९५० मतोज बसंत पार १०२८४१९५५ आसी तारायण ब १०२८४१६१४ शाशी नारायण ब १०२८४६६१४ शाशी नारायण ब १०२८४६६१४ शाशी नारायण ब १०२८३५०३ आसता अजिता । १०२८४६६१४ शाशी नारायण ब १०२८३५०३ सांच अजिस अपार १०२८३८००१ शारीफा अस्लम १०२८३८००१ शारीफा अस्लम १०२८३८००१ श्रुती रूपेश मार्थ सिंग १०२८४१२१६ दिवेशचंद्र ओम! १०२८४९६५५ हेमंत रामदास अ १०२८४६६०५८ होते स्त्रेष मार्थ	कर ।।न ।वळे ¡ते ।खेडेकर ।वळे ।ते ।खेडेकर ।न ।न ।न ।न ।न ।न ।न ।न ।न ।
(4年) (4日)	0370 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहिदअली कुरेस शामीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अअश्मक हाशम मलकानी केदार भास्तर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुप्रिया केदार लाड शवनम सलीम खान राधा धर्नजब भोसले गुलाम गीस शेख आसिफ इब्राहिम पटेल दाऊद खाऊद्मा वाने मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुसा ताजनी मखमद जान वाहिद खान अमी धवल जटानिया मोहम्मद हशमुछा असदुछ। शाहिदा मेहमूद खान अल्डुल कादिर निजामुहुन रणविजय अमरेंद्र नारावण सर्दुतिस्मा सर्देन चौधा मोहम्मद मोईनुदीन शेख अत्येश वीर्देष्ठ शहा विजय रामचंद्र घाडाने विजय रामचंद्र घाडाने	8x2 8x4	**************************************	सरफराज अहमद नसरूदीन हुमा सर्ड्वुद्दीन बेग बजाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अब्दुल बद्द खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविंद बिशुन पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामकिशन हरिजन इश्रत हमीद खान बर्षा नानासाहेब चन्हाण हरपाल साहब सिंग मल्होत दिनेश नथमल दिलया राफेंद्र लालबहादूर थाठ रोमा राजेंद्र थावेद राजेंद्र लालबहादूर थाठ रोमा राजेंद्र थावेद आबिद जावेद अन्सारी सदिन मनोहर बोडके गीरांगी अजित शिरागवकर अल्ताफ सुलतान प्रधान निलेश नागेंद्र दुबे विलास मोहन शिंदे	Ray	१०१००८९७५ १०१०४७५९ १०१३०५७६५ १०१३३२९८७ १०१३३२९८७ १०१३३०७६ १०२०३३०७६ १०२१९५३ १०२२०७०९७ १०२२०७०९७ १०२२०७०९७ १०२२०७०९७ १०२२०७०९७ १०२२०७०९७ १०२२०७०९७ १०२२०७०९७ १०२२०७०९७ १०२२०७०९७ १०२८००००५८ १०२८००००५८ १०२८००००५८ १०२८००००५८	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरदीन शेख गणेश गुमा मुकेश पापैया विहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान ऐस्रोक्नमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नविउद्धा शेख वसीउद्धा फारुख अहमद वैकेत्रिसा राहिल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीराम घारे आशा राम ना इना पाप सुमाई आणि मोहम्मद इद्रिस आसिफ सुशीला ओम राकाश सिन आरती विनोद राठोड मोहम्मद हम्माद राहिल अनु विनिता भरतसिंग टाकूर राकेश राजेंद्रनाथ सिह नीलाम शरद चौहान लियाकत इस्माईल शेख तमत्रा सर्ईद कुरेशी	329 329 329 329 324 326 329 329 329 329 329 329 329 329	\$0.20%06% \$0.20%26% \$0.20%	शिवशंकर सहदेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे अव्युल अहमद पिनजारी जंदकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान नवीनकुमार शेट्टी स्वप्नील सुनील शिदे देवंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी विवेक सदानंद देवे शीतल योगेश वैद वैशाली जंद्रकांत सकिना निजामुद्दीन खान परवीन तीसीफ शेख किरण भीमराव जगताप अली रझा शकील फकीह शद्धा रामनाथ गायकर एर्डंडी संदेश जोशी प्रवीण सुरेश पाटील विलास बनशी शिरसाठ सायरा बानो युस्फ शेख शैलंद्रकुमार विश्वक	\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग प १०३०३१६५४ मीना राजू सात् १०३०३१६५४ मीना राजू सात् १०३०२१६५४ सुनिल जगनगर्थ १००६२००४ रामआशिष चौ १०१८०५५५६ सुप्रिया बाला अ १०१८०५५५६ सुप्रिया बाला अ १०१८०५५५६ सुप्रिया बाला अ १०१८०५५५६ सुम्रिया बाला अ १०१८०५५५६ सुम्रिया बाला अ १०१८०५५६ सुम्रिया बाला अ १०१८०५६६ सानिका दिपक १०१८०४६६६ सानिका दिपक १०२८३४०० मतेज बसंत पाद १०२८४६९५४ संत्री आसित अपाद १०२८४६६१४ अक्षता आजित । १०२८५६६४ संत्री अखिलेश १०२८३८००१ सोमी अखिलेश १०२८३८०१६ रेखा आमित उपा १०२८३८००१ सोमी अस्त्रम १०२८३८०१६ रेखा आमित उपा १०२८३८०१६ दिवोशांक आम् सार्वे १०२८४१०५८ सुती कस्मण नीलाय १०२८४१६६६ विवोशांक ओम् १०२८४८५५५ सेन्द्र स्वा सारास स्व	कर गान गवळे हेते खेडेकर शन शन शन संग जाधव नेवरेकर शु शिल स्माद शुक्ला हें हों हों हों केन ध्याय साठे वेस्वकर ग्रा वेस्वकर ग्रा वेस्वकर ग्रा वेस्वकर ग्रा वेस्वकर ग्रा वेस्वकर ग्रा वेस्वकर
나도 나오 나오 도우 도우 도우 도우 도우 도우 도우 도우 도우 요० 요२ 요२ 요२ 요२ 요२ 요२ ८२ ८२ ८४ ८५ ८० ८० ८० ८० ८० ८० ८० ८०	0370 X9 X 3 X X X X X X X X X X X X X X X X	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहिदअली कुरेस शामीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अअशफक हाशम मलकानी केदार भास्त्रर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुप्रिया केदार लाड शवनम सलीम खान राधा घर्नजय भोसले गुलाम गीस शेख आसिफ इब्राहिम पटेल दाऊद खान झाक्त्रया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुसा ताजनी मखमद जान वाहिद खान अमी धवल जटानिया मोहम्मद हशमुद्धा असदुद्धा शाहिता मेहमूद खान अन्दुल कादिर निजामुदुन रणविजय अमरेंद्र नारायण सईद्वित्तमा सईद चौथा मोहम्मद मेईनुद्दीन शेख अल्पेश वीर्रंद्र शहा विजय रामचंद्र घाडगे विजय रामचंद्र घाडगे विजय रामचंद्र घाडाने	8x6	२०११९१२३ १०१४४७५२ १०१५१२०५३ १०१४४४९०५ १०१८४८५८१ १०२०४३०७ १०२४५३५ १०२८०८०२३ १०२८२४३७ १०२८२४३७ १०२८२४४१ १०२८३१४१४ १०३४१८१ १००८४६३० १००८४६३ १००८४४३ १०२४४४१ १०२४४४१ १०२४४४१ १००४४४३ १०२४४४४ १०२४४४४ १०२४४४४ १०२४४४४ १०२४४४४ १०२४४४४	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्इंदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अब्दुल बद्द खान मोहम्मद अक्रम खान अब्दुल बद्द खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविद बिशुन पाल मुकीम हबीब शोख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामकिशन हरिजन इशरत हमीद खान इशरत हमीद खान हरिजन इशरत हमीद खान हरिजन इशरत हमीद खान रेखा रामकिशन हरिजन इशरत हमीद खान रेखा रामकिशन हरिजन इशरत हमीद खान रेखा रामकिशन हरिजन इशरत हमीद खान स्थान सामहेब चव्हाण हरपाल साहब सिंग मल्होत दिनेश नथमल दलिया रिफेक हसम भारद्वा सरोज विशाम पटेल राजेंद्र लालबहादूर थाठ रोमा राजेंद्र खाथेर आबिद जावेद अन्सारी सचिन मनोहर बोडके गीरांगी अजित शिररगावकर अल्लाफ सुलतान प्रधान निलेश नागेंद्र दुबे बिलास मोहन शिंदे	Ray	१०१००८९७५ १०१०४७५९ १०१३०५७३४ १०१३३२९८७ १०१३७९६० १०१४९५३ १०२३३०७६ १०२१५३ १०२२०७०९७ १०२१८७६८६ १०२३०७९७ १०२१८७६८६ १०२३०७९७ १०२२८७६८६ १०२३०७९७ १०२८०६८६ १०२३०७९७	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरदीन शेख गणेश गुमा मुकेश पापैया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाव नबिउद्धा रोख वसीउद्धा फारुख अहमद खेरुद्रिसा गाहिल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीराम घारे आशा राम ना इना पाप सुमाई आणि मोहम्मद इट्रिस आसिफ सुशीला ओम राकाश सिन आरती विनोद राठोड मोहम्मद हम्माद राहिल अनु विनिता भरतसिंग ठाकूर राकेश राजेंद्रनाथ सिह नीलम शरद चीहान लियाकत इस्माईल शेख तमजा सईद कुरेशी हारून अझीम खान	329 329 329 329 329 329 329 329 329 329	१०२०७००५७ १०२८२३५९७ १०२८४४१६५ १०२८४४१६५ १०१४९४१ १०१४८४१८ १०११८४१८ १०१४८४१८ १०१४८४१८ १०१८४१८४ १०१८४१८४ १०१८४१८४ १०१८४१८४ १०१८४१४४ १०१८८३३ १०२८४०५ १०२८४०५ १०२८४०५ १०२८४०५ १०२८४०५ १०२८४०५ १०२८४०५ १०२८४०५ १०२८४०५	शिवशंकर सहतेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे अव्दुल अहमद पिनजारी जंदकांत विष्णू जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान नवीनकुमार शेष्टी स्वप्नील सुनील शिदे देवंता सस्वीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी विवेक सदानंद देवे शोतल योगेश वैद वैशाली जंदकांत सकिना निजामुद्दीन खान परवीन तीसीफ शेख किरण भीमराव जगताप अली रझा शकील फकीह शद्धा रामनाथ गायकर प्रॉडी संदेश जोशी प्रवीण सुरेश पाटील विवास बनशी शिरसाठ सावरा बानो युस्फ शेख शैलंद्रकुमार विश्वक सरिता प्रमेश गोड सना मो हसीन अगवान	888 889 889 880 880 880 880 880 880 880 881 882 883 884	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ छ १०२८४६०२३ निलेश पांडुरंग १ १०३०३१६५४ मीना राजू सात् १०३०३१६५४ मीना राजू सात् १०३०२१६५४ सुप्रिया बाला अ १०१८२०५५६ सुप्रिया बाला अ १०१८५५५६ सुप्रिया बाला अ १०१८५५५६ सुप्रिया बाला अ १०१८५५५६ सुप्रिया बाला अ १०१८५५५५ सुप्रिया बाला अ १०१८५५५५ सुप्रिया बाला अ १०१८५५५५ सुप्रिया बाला अ १०१८५५५५ सुप्रिया बाला अ १०१८५६६ सानिका विपक १०१८५६६६ सानिका विपक १०२८५६५० मेलें क्र कुमार मि १०२८५६५० संजय केवला प्र १०२८५६६५ संजय केवला प्र १०२८५६६५ संजय केवला प्र १०२८६६५५ संजय केवला प्र १०२८६६५५ संजय केवला प्र १०२८६६५४ संजय केवला प्र १०२८६५४ स्वर संजय संजय साम्यवा वि १०२८४८७५५ संजय सामाना साम्यवा वि १०२८४८७५५ संजय सामाना सामाना सामाना प्र १०२८४८७५५ सामाना सामाना प्र १०२८४८७५५ सामाना सामाना प्र	कर गान गवळे हे स्खेडेकर गराज गराज गराज संग जाधव नेवरेकर तुर्वेद श्रा श्रा शिल साद शुक्ला है
나도 나오 나오 도우 도우 도우 도우 도우 도우 도우 도우 도우 요० 요२ 요२ 요२ 요२ 요२ ८२ ८२ ८४ ८५ ८० ८० ८० ८० ८० ८०	0370 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x 9 x	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुमेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहिदअली कुरेस शामा पुजम्मील खान मोहम्मद अम गुलाम रस् अशफक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुहस्सर जमील पढाण सुप्रिया केदार लाड शवनम सलीम खान राध परंजय भोसले गुलाम गैस शेख आसिफ इब्राहिम पटेल दाऊद खान झाकिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुमा ताजनी मखमद जम वाहिद खान अभी धवल जटानिया मोहम्मद हमपुछ असदुछ। शाहिदा मेहमुद खान अब्दुल कादिर निजामुहुन रणविजय अमरेंद्र नारायण सईदुकिसा सईद चीधा मोहम्मद मोईनुदीन शेख अल्पेश वीरंद्र शहा विजय रामचंद्र घाडगे विजय हमपंल शर्मा अस्ण शहाजी बागल पूनम संतोष जाधव	8x6	२०११९१२३ १०१४४४७५२ १०१५१२०५३ १०१४४१०५१ १०२०४७३५७ १०२४५३५१ १०२४५३५१ १०२४२४३७ १०२३५४४१ १०२३५४४१ १०२३५४४१ १०२४६७१२ १०३४१५१४८ १०३४१५१४८ १००४७६६७ १००४५६६१ १००४४२१६ १०२४४२१६ १०२४४२१६ १०२४४२१६ १०२४४२१६ १०२४४२१६ १०२४४२१६ १०२४४२१६ १०२४४२१६ १०२४४२४१६ १०२४४४२१६ १०२४४४२१६ १०२४४४२१६ १०२४४४२१६ १०२४४४२४	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्इंदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अन्दुत बदूद खान मोहम्मद अक्रम खान अन्दुत बदूद खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविंद बिशुन पाल मुकीम हतीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामकिशन हरिजन इशरत हमीद खान वर्षा नानासाहेब चव्हाण हरपाल साहब सिंग मल्होत विनेश नश्यमल दिल्या रिफक हसम भारद्वा सरोज विशाम पटेल राजेंद्र लालबहादूर थाठ रीमा राजेंद्र खाथेरा आबिद जावेद अन्सारी सचिन मनोहर बोडके गौरांगी अजित शिरगावकर अल्लाफ सुलतान प्रधान निलेश नागेंद्र दुवे विलास मोहन शिंदे अस्मा अब्दुल रक्षाक भगवानानी सुरेश दयालजीदास पटेल	239 286 287	१०१००८९७५ १०१०४७५९ १०१३०५७३४ १०१३३२९८७ १०१३७९८६० १०१४९५३ १०२३३०७६ १०२१०६०७९ १०२१५३३ १०२१५३३ १०२१५३६ १०२१०७०९७ १०२१८७६८६ १०२७०९७५ १०२८७६८६ १०२७०९७५ १०२८७६८६ १०२७०७५८६ १०२८७६८६ १०२७७५८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरदीन शेख गणेश गुमा मुकेश पापैया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहिमदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी पलोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज निवेउल्ला शेखेल बसीउल्ला फारुख अहमद खैरुद्रिसा राहिल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीश मारुका रोशन बळीश मारुका सोनम शामकुमार रोशन बळीश मारुका सोनम शामकुमार रोशन बळीश मारुका सोनम शामकुमार सोनम शामकुमार रोशन बळीश मारुका सोनम शामकुमार सोनम शामकुमार रोशन बळीश मारुका सोनम सानुका सोनम सानुका सोनम सानुका सोनम सान्सा सानुका सान्सा सोहल अनु विनिता भरतसिंग ठाकूर रोकेश राजेंद्रनाथ सिंह नीलम शारद चौहान लियाकत इस्माईल शेख तमजा सईद कुरेशी हारून अझीम खान शाहबाज सुशींद अहमद एन	329 329 329 329 329 329 329 329	\$0.20%06%6 \$0.20%28%6%6 \$0.20%28%6%6 \$0.20%28%6%6%6%6%6%6%6%6%6%6%6%6%6%6%6%6%6%6%	शिवशंकर सहतेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे अब्बुल अहमद पिनजारी चंडकांत विष्णू जाधव अजित रघुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान नवीनकुमार शेष्टी स्वप्नील सुनील शिंद देवंता सखीचंद गुप्ता फरहीन मुसा पिनजारी विवेक सदानंद देवे शेरालो चंडकांत सकिना निजामुद्दीन खान परवीन तौसीफ शेख किरण भीमराब जगताप अली रक्षा शकील फकीह श्रद्धा रामनाथ गायकर प्लंडी सदेश जोशी प्रवीण सुरेश पाटील विवास बनग्री शिरसाठ सारा विश्वक सारेता प्रमेश गेष्ठ सारा या चुस्फ शेख शैलंद्रकुमार विश्वक सरिता प्रमेश गोड सना मो हसीन अगवान दिगंबर सुरेश कंदार	8 % % % % % % % % % % % % % % % % % % %	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ छ १०२८४६०२३ निलेश पांडुरंग १ १०३०३१६५४ मीना राजू सात् १०३०३१६५४ सिना राजू सात् १०३०२१८५० सुनिल जगनगर १००६२००४ रामआशिष चौ १०१८०५५६ सुप्रिया बाला अ १०१८०५६६ सानिका विपक १०१८०४६६६ सानिका विपक १०१८०४६६६ सानिका विपक १०२८४१८०० मत्तेञ्च क्रमार मि १०२८४१६५७ सानिज बसंत पार १०२८४६१५४ शर्मा नारायण ब १०२८४६१४५ शर्मा नारायण ब १०२८४६१४५ सानिज अधितः अध	कर गान गवळे हे र खेडेकर गराज गराज संग जाधव नेवरेकर तुर्वेद श्रा दील साद शुक्ला है है है है है है है है है ह
4年 45 40 40 40 40 62 63 63 64 60	032049838 80049984 80282848 80282849 800988494	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुमेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहित्यजली कुरेस शामामा गुजम्मील खान मोहम्मद अम गुलाम रस् अशफक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पठाण सुग्निया केदार लाड शवनम सलीम खान राध धनंजय भोसले गुलाम गीस शेख आसिफ इब्राहिम पटेल वाऊद खान झाकिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुसा ताजनी मखमद जान वाहिद खान अमी धवल जटानिया मोहम्मद हमपुद्ध असदुद्ध) शाहिदा मेहमुद खान अब्दुल कादिर निजामुदुन रणविजय अमर्यंद्र नारायण सर्द्द्रिक्सा सर्दद चीधा मोहम्मद शासंबंद्र शाहो वजय रामचंद्र शाहो वजय रामचंद्र शाहो विजय स्थाल शर्मा	8 × × × × × × × × × × × × × × × × × ×	२०११९९१३ १०१४४४७५२ १०१४४१०५३ १०१४४४१०५ १०१८४८५१ १०२४४३०७ १०२४००२३ १०२४००२३ १०२४२४३७ १०२४२४४१ १०२४६७१२१ १०२४१५१४८ १०३४४१११ १००८७६६७ १००८७६६७ १००८४६११ १००८५६७१ १०२४४११ १०२४४११ १०२४४११ १०२४४११ १०२४४११ १०२४४११ १०२४४११ १०२४४११ १०२४४११ १०२४४११ १०२४४११ १०२४४११ १०२४४११	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्इंदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अन्दुल बदुद खान मोहम्मद अक्रम खान अन्दुल बदुद खान मोहम्मद अक्रम खान अन्दुल बदुद खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविंद बिशून पाल मुकीम हनीब शोख जमीर दिलाबर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामकिशन हरिजन इशरत हमीद खान वर्षा नानासाहेब चन्हाण हरपाल साहब सिंग मल्होत दिनेश नथमल दिलया रिफेक हसम भारद्वा सरोज विशाम पटेल राजेंद्र लालबहादूर थाठ रीमा राजेंद्र थाथेरा आबिद जावेद अन्सारी सचिन मनोहर बोडके गौरांगी अजित शिरगावकर अल्ताफ सुलतान प्रधान निलेश नागेंद्र दुबे विलास मोहन शिंदे अस्मा अन्दुल रक्षाक भगवानानी सुरेश दयालबीदास पटेल वसीम अबरार खान	Rec	१०१००८९७५ १०१२७४७५१ १०१३३२९८७ १०१३३२९८७ १०१३३२९८७ १०१३३२९५३ १०१३३२९५३ १०२३३०७६ १०२४०६०७९ १०२४०७६०६ १०२३०७९७ १०२४०७६०६ १०२३०७९७ १०२४०७६०६ १०२३०७९७ १०२४०००५८ १०२४०००५८ १०२८०००५८ १०२८०००५८ १०२८०००५८ १०२८०००५८ १०२८००५८	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरदीन शेख गणेश गुमा मुकेश पापैया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नविउछा शेख वसीउछा फारख अहमद खैराकिसा राहिल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीराम घारे आशा राम ना इना पाप सुमाई आणि मोहम्मद इद्रिस आसिफ सुशीला ओम राकाश सिन आरती विनोद राठोड मोहम्मद हम्माद राहिल अनु विनोता भरतसिंग ठाकूर राकेश राजेंद्रनाथ सिंह नीलम शरद चीहान लियाकत इस्माईल शेख तमात्र सुद्रीर	329 329 329 329 329 329 329 329	१०२०७००५७ १०२८४४१६५ १०२८४४१६५ १०२८४४१६५ १००१३५२० १००१३५२० १०११२४५८ १०१८८१११ १०१८८१११ १०१८८१११ १०१८८१११ १०१८८१११ १०१८८१११ १०१८८१११ १०२८००५१ १०२८००५१ १०२८००५१ १०२८००५१ १०२८००५१ १०२८००५१ १०२८००५१ १०२८००५१ १०२८००५१	शिवशंकर सहतेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे अब्बुल अहमद पिनजारी चंड्रकांत विष्णू जाधव अजित रघुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाब अहमद आर खान नवीनकुमार शेष्ठी स्वप्नील सुनील शिंद देवंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी विवेक सदानंद देवे शीतल योगेश वैद वैशाली चंड्रकांत सिका निजामुद्दीन खान परवीन तौसीफ शेख किरण भीमराव जगताप अली रझा शकील फकीह श्रद्धा रामनाथ गायकर प्रंडी परेश जोशी प्रवीण सुरेश पाटील विलास बनशी शिरसाठ सायरा बानो युस्फ शेख शैलंद्रकुमार विश्वक सरिता प्रमेश गौड सना मो सुसार विश्वक सरिता प्रमेश गौड सना मोहसीन अगवान दिगंबर सुरेश कंदार रशीद आयुवभाई मोटलानी	xxc xxc xxc xxc xxc xxc xxc xxc	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेश्मा आरिफ छ १०२८४६०२३ निलेश पांडुरंग ए १०३०३१६५५ मीना राजू सात् १०३०२१८५० सुनिल जगनाथ १००६२००४३ रामआरिष चौ १०९६६९५५ सुप्रिया बाला अ १०९५०५५६ सुप्रिया बाला अ १०९५०५५६ सुप्रिया बाला अ १०९५०५५६ सुप्रिया बाला अ १०९५०५५६ सुप्रिया बाला अ १०९५०५६६ सुप्रिया बाला अ १०९५०५६६ सुप्रिया बाला अ १०९५८६६६ सानिका विपक १०९५८६६६ सानिका विपक १०२५२६५० मनोज वसंत पाः १०२८२६६५ शही ना ना वसंत पाः १०२८२६६५ सानी अखिलेश १०२८२६६५ सानी अखिलेश १०२८२६६५ सानी अखिलेश १०२८३००१ सानी अखिलेश १०२८३००१ सानी अखिलेश १०२८३००१ सानी अखिलेश १०२८३५००१ स्विया सामाय कि १०२८४१०५८ सुती रूपेश मानाव सान् १०२८४६६१ विवेश मानाव सान् १०२८४६६१ विवेश मानाव सानाव	कर ।। ।। ।। ।। ।। ।। ।। ।। ।।
나도 나오 나오 도우 도우 도우 <td< td=""><td>032049838 00049986 0004886 00048848 00048848 00048848 00048899 0004888848 00048899 000488888 000488888 000488888 000488888 000488888 000488888 000488888 000488888 0004888888 000488888 000488888 000488888 0004888888 0004888888 0004888888 00048888888 000488888888</td><td>नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहित्यजली कुरेस शामीमा पुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुग्निया केदार लाड शवनम सलीम खान राधा धनंजय भोसले गुलाम गीस शेख आसफ इब्राहिम पटेल दाऊद खान झाकिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुसा ताजनी मखमद जान वाहिद खान अमी धवल जटानिया मोहम्मद हरामुझा असदुझा साहिदा मेहमूद खान अख्ल कादिर निजामुदुन रणविजय अमरेंद्र नारायण सईद्रिक्सा सईद चीधा मोहम्मद मोईन्द्रीन शेख अल्पेश तीर्देद्र शहा विजय रामचंद्र घाडगे विजय रामचंद्र घाडगे विजय रामचंद्र घाडाने विजय सराल जामव पूनम संतीष जाधव अनिल महाचू धोपरी दत्तात्रय लक्ष्मण माने</td><td> 8x2 8x4 8x4</td><td>**************************************</td><td>सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्इंदुद्दीन बेग बजाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अन्दुल बदूद खान मोहम्मद अक्रम खान अन्दुल बदूद खान मोहम्मद अक्रिम हिफ्जुछा मोहम्मद अनिस हिनफ शेख गोविंद बिशून पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामकिशन हरिजन इशरत हमीद खान वर्षा नानासाहेब चन्हाण हरपाल साहब सिंग मल्होत विशे नाथमल दिलया रिफक हसम भारद्वा सरोज विशाम पटेल राजेंद्र लालबहादूर थाठ रीमा राजेंद्र थाथेरा आबिद जावेद अन्सारी सचिन मनोहर बोडके गौरांगी अजित शिरगावकर अल्ताफ सुलतान प्रधान निलेश नागेंद्र दुवे विलास मोहन शिंदे अस्मा अन्दुल रहाक भगवानानी सुरेश दयालजीदास पटेल वसीम अवरार खान नासिर शमयुद्दीन खान</td><td> 239 286 287</td><td>१०१००८९७५ १०१०४५९२ १०१३३२९८७ १०१३३२९८७ १०१३३२९८७ १०१३६५६० १०१४६५६० १०२४९६५६० १०२४९५६६ १०२४०५७६६ १०२३७९७५ १०२३७९७५ १०२४६६६१ १०२४६४४४ १०२८२४४४४ १०२८२४६६६१ १०२८६६१४६६१ १०२८६६१६६११६११ १०२८६६१६६११६६११६६११६६११६६११६६११६६११६६११६</td><td>देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरदीन शेख गणेश गुमा मुकेश पापैया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नविउछा शेख वसीउछा फारुख अहमद खैराक्रिसा राहिल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीराम घारे आशा राम ना इना पाप सुमाई आणि मोहम्मद इद्रिस आसिफ सुशीला ओम राकाश सिन आरती विनोद राठोड मोहम्मद हम्माद राहिल अनु विनेता भरतींसग ठाक्र्र राकेश राजेंद्रनाध सिंह नीलम शरद चौहान लिल्यकत इस्माईल शेख तमात्रा सुही अहमद प्रन</td><td>329 329 329 329 329 329 329 329</td><td>\$0.20%06%6 \$0.20%26%6</td><td>शिवशंकर सहतेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे करीम कसम समनानी अकदुल अहमर पिनजारी चंद्रकांत विष्णु जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाव अहमर आर खान नवीनकुमार शेष्ठी स्वप्तील सुनील शिंते देवंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी विवेक सदानदे देवे शीतल योगेश वैद वैशाली चंद्रकांत सकिना निजामुद्दीन खान परवीन तीसीफ शेख किरण भीमराव जगताप अली रखा शकील फकीह श्रद्धा रामनाथ गायकर पर्वी संदेश जोशी प्रवीण सुरेश पाटील विलास बनशी शिरसाठ सायरा बानो युस्पु शेख शैलेंद्रकुमार विश्वक सारा प्रमेश गौड सना मोहसीन अगवान दिगंबर सुरेश कंदार रशीद आयुवभाई मोटलानी राहुल बाळू जगताप</td><td>\$40 \$40 \$40 \$40 \$40 \$40 \$40 \$40 \$40 \$40</td><td>१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेस्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग र १०३०३१६५५ मीना राज् सात्र १०३०२१६५० सीना राज् सात्र १००६२००४० सामआशिष चौः १०१०२७५५६ सुप्रिया बाला अ १०१०२७७५ राजन अवदेश र १०१०२७७५ सामि शिवराज १०१९०५६६६ सानिका दिपक १०१९०४६६६ सानिका दिपक १०१९०४६६६ सानिका दिपक १०१९०४६६६ सानिका विकस १०२८२६९५० मनोज वसंत पात १०२८२६९५५ संजय केवला प्र १०२८२६९५५ सोनी अखिलेश १०२८२६९५५ शामी नारावण ब १०२८२६१८५ सोनी अखिलेश १०२८२६१८५ सोनी अखिलेश १०२८२६१८५ सोनी अखिलेश १०२८२६१८५ सोनी अखिलेश १०२८३२०१२ सोनी अखिलेश १०२८३२०१३ सोनी अखिलेश १०२८३६००१ सोनी अखिलेश १०२८४६५५० सोनी अखिलेश १०२८३६००१ सोनी अखिलेश १०२८३६००१ सोनी अखिलेश १०२८३६००१ सोनी अखिलेश १०२८४६५५० सोनी अखिलेश १०२८४६५५० सोनी अखिलेश १०२८४६५५० सोनी अखिलेश १०२८४६५०० सोनी अखिलेश १०२८४६५०० सोनी स्वार सार्थ १०२८४६५०० सोनी स्वार सार्थ १०२८४६६०० सामानी सार्व १०२८४६६०० सामानी सार्व १०२८४६५४४ सार्व कुला। १०२८५४४४ सहसा रवींद्र टाव् १०२९४७५१ स्वीव सुलेमान</td><td>कर गान गवळे ग्रेत ग्रेत</td></td<>	032049838 00049986 0004886 00048848 00048848 00048848 00048899 0004888848 00048899 000488888 000488888 000488888 000488888 000488888 000488888 000488888 000488888 0004888888 000488888 000488888 000488888 0004888888 0004888888 0004888888 00048888888 000488888888	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुसेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहित्यजली कुरेस शामीमा पुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुग्निया केदार लाड शवनम सलीम खान राधा धनंजय भोसले गुलाम गीस शेख आसफ इब्राहिम पटेल दाऊद खान झाकिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुसा ताजनी मखमद जान वाहिद खान अमी धवल जटानिया मोहम्मद हरामुझा असदुझा साहिदा मेहमूद खान अख्ल कादिर निजामुदुन रणविजय अमरेंद्र नारायण सईद्रिक्सा सईद चीधा मोहम्मद मोईन्द्रीन शेख अल्पेश तीर्देद्र शहा विजय रामचंद्र घाडगे विजय रामचंद्र घाडगे विजय रामचंद्र घाडाने विजय सराल जामव पूनम संतीष जाधव अनिल महाचू धोपरी दत्तात्रय लक्ष्मण माने	8x2 8x4	**************************************	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्इंदुद्दीन बेग बजाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अन्दुल बदूद खान मोहम्मद अक्रम खान अन्दुल बदूद खान मोहम्मद अक्रिम हिफ्जुछा मोहम्मद अनिस हिनफ शेख गोविंद बिशून पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामकिशन हरिजन इशरत हमीद खान वर्षा नानासाहेब चन्हाण हरपाल साहब सिंग मल्होत विशे नाथमल दिलया रिफक हसम भारद्वा सरोज विशाम पटेल राजेंद्र लालबहादूर थाठ रीमा राजेंद्र थाथेरा आबिद जावेद अन्सारी सचिन मनोहर बोडके गौरांगी अजित शिरगावकर अल्ताफ सुलतान प्रधान निलेश नागेंद्र दुवे विलास मोहन शिंदे अस्मा अन्दुल रहाक भगवानानी सुरेश दयालजीदास पटेल वसीम अवरार खान नासिर शमयुद्दीन खान	239 286 287	१०१००८९७५ १०१०४५९२ १०१३३२९८७ १०१३३२९८७ १०१३३२९८७ १०१३६५६० १०१४६५६० १०२४९६५६० १०२४९५६६ १०२४०५७६६ १०२३७९७५ १०२३७९७५ १०२४६६६१ १०२४६४४४ १०२८२४४४४ १०२८२४६६६१ १०२८६६१४६६१ १०२८६६१६६११६११ १०२८६६१६६११६६११६६११६६११६६११६६११६६११६६११६	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरदीन शेख गणेश गुमा मुकेश पापैया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नविउछा शेख वसीउछा फारुख अहमद खैराक्रिसा राहिल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीराम घारे आशा राम ना इना पाप सुमाई आणि मोहम्मद इद्रिस आसिफ सुशीला ओम राकाश सिन आरती विनोद राठोड मोहम्मद हम्माद राहिल अनु विनेता भरतींसग ठाक्र्र राकेश राजेंद्रनाध सिंह नीलम शरद चौहान लिल्यकत इस्माईल शेख तमात्रा सुही अहमद प्रन	329 329 329 329 329 329 329 329	\$0.20%06%6 \$0.20%26%6	शिवशंकर सहतेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे करीम कसम समनानी अकदुल अहमर पिनजारी चंद्रकांत विष्णु जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाव अहमर आर खान नवीनकुमार शेष्ठी स्वप्तील सुनील शिंते देवंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी विवेक सदानदे देवे शीतल योगेश वैद वैशाली चंद्रकांत सकिना निजामुद्दीन खान परवीन तीसीफ शेख किरण भीमराव जगताप अली रखा शकील फकीह श्रद्धा रामनाथ गायकर पर्वी संदेश जोशी प्रवीण सुरेश पाटील विलास बनशी शिरसाठ सायरा बानो युस्पु शेख शैलेंद्रकुमार विश्वक सारा प्रमेश गौड सना मोहसीन अगवान दिगंबर सुरेश कंदार रशीद आयुवभाई मोटलानी राहुल बाळू जगताप	\$40 \$40 \$40 \$40 \$40 \$40 \$40 \$40 \$40 \$40	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेस्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग र १०३०३१६५५ मीना राज् सात्र १०३०२१६५० सीना राज् सात्र १००६२००४० सामआशिष चौः १०१०२७५५६ सुप्रिया बाला अ १०१०२७७५ राजन अवदेश र १०१०२७७५ सामि शिवराज १०१९०५६६६ सानिका दिपक १०१९०४६६६ सानिका दिपक १०१९०४६६६ सानिका दिपक १०१९०४६६६ सानिका विकस १०२८२६९५० मनोज वसंत पात १०२८२६९५५ संजय केवला प्र १०२८२६९५५ सोनी अखिलेश १०२८२६९५५ शामी नारावण ब १०२८२६१८५ सोनी अखिलेश १०२८२६१८५ सोनी अखिलेश १०२८२६१८५ सोनी अखिलेश १०२८२६१८५ सोनी अखिलेश १०२८३२०१२ सोनी अखिलेश १०२८३२०१३ सोनी अखिलेश १०२८३६००१ सोनी अखिलेश १०२८४६५५० सोनी अखिलेश १०२८३६००१ सोनी अखिलेश १०२८३६००१ सोनी अखिलेश १०२८३६००१ सोनी अखिलेश १०२८४६५५० सोनी अखिलेश १०२८४६५५० सोनी अखिलेश १०२८४६५५० सोनी अखिलेश १०२८४६५०० सोनी अखिलेश १०२८४६५०० सोनी स्वार सार्थ १०२८४६५०० सोनी स्वार सार्थ १०२८४६६०० सामानी सार्व १०२८४६६०० सामानी सार्व १०२८४६५४४ सार्व कुला। १०२८५४४४ सहसा रवींद्र टाव् १०२९४७५१ स्वीव सुलेमान	कर गान गवळे ग्रेत ग्रेत
\(\frac{1}{4}\) \(\frac{1}{4}\	032049838 80049986 80083868 80083899 80083899 80082899	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुमेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहित्यजली कुरेस शमीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुग्निया केदार लाड शवनम सलीम खान राधा धनंजय भोसले गुलाम गीस शेख आसफ इब्राहिम पटेल दाऊद खान झाकिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुसा ताजनी मखमद जान जाहिद खान अमी धवल जटानिया मोहम्मद हशमुझा असदुझा शाहिदा मेहमूद खान अक्ष्य कातिद निजामुदुन रणविजय अमरेंद्र नारायण सर्द्द्रिक्तिसा सर्द्दर चौधा मोहम्मद मोईजुदीन शेख अल्पेश वीर्द्र शहा विजय रामचंद्र घाडगे विजय रामचंद्र घाडगे विजय रामचंद्र घाडगे विजय त्रास्त्री जागख भूम साजी जागख	8 × × × × × × × × × × × × × × × × × ×	**************************************	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्इंदुद्दीन बेग बच्चाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अन्दुल बदुद खान मोहम्मद अक्रम खान अन्दुल बदुद खान मोहम्मद अक्रम खान अन्दुल बदुद खान मोहम्मद अनिस हनिफ शेख गोविंद बिशून पाल मुकीम हनीब शोख जमीर दिलाबर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामकिशन हरिजन इशरत हमीद खान वर्षा नानासाहेब चन्हाण हरपाल साहब सिंग मल्होत दिनेश नथमल दिलया रिफेक हसम भारद्वा सरोज विशाम पटेल राजेंद्र लालबहादूर थाठ रीमा राजेंद्र थाथेरा आबिद जावेद अन्सारी सचिन मनोहर बोडके गौरांगी अजित शिरगावकर अल्ताफ सुलतान प्रधान निलेश नागेंद्र दुबे विलास मोहन शिंदे अस्मा अन्दुल रक्षाक भगवानानी सुरेश दयालबीदास पटेल वसीम अबरार खान	Rec	१०१००८९७५ १०१०४५९२ १०१३३२९८७ १०१३३२९८७ १०१३३२९८७ १०१३६५६० १०१४६५६० १०२४९६५६० १०२४९५६६ १०२४०५७६६ १०२३७९७५ १०२३७९७५ १०२४६६६१ १०२४६४४४ १०२८२४४४४ १०२८२४६६६१ १०२८६६१४६६१ १०२८६६१६६११६११ १०२८६६१६६११६६११६६११६६११६६११६६११६६११६६११६	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकरदीन शेख गणेश गुमा मुकेश पापैया बिहाना शा. उपता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नविउछा शेख वसीउछा फारख अहमद खैराकिसा राहिल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीराम घारे आशा राम ना इना पाप सुमाई आणि मोहम्मद इद्रिस आसिफ सुशीला ओम राकाश सिन आरती विनोद राठोड मोहम्मद हम्माद राहिल अनु विनोता भरतसिंग ठाकूर राकेश राजेंद्रनाथ सिंह नीलम शरद चीहान लियाकत इस्माईल शेख तमात्र सुद्रीर	329 329 329 329 329 329 329 329	१०२०७००५७ १०२८४४१६५ १०२८४४१६५ १०२८४४१६५ १००१३५२० १००१३५२० १०११२४५८ १०१८८१११ १०१८८१११ १०१८८१११ १०१८८१११ १०१८८१११ १०१८८१११ १०१८८१११ १०२८००५१ १०२८००५१ १०२८००५१ १०२८००५१ १०२८००५१ १०२८००५१ १०२८००५१ १०२८००५१ १०२८००५१	शिवशंकर सहतेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे प्रीतम मोरे करीम कसम समनानी अकदुल अहमर पिनजारी चंद्रकांत विष्णु जाधव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाव अहमर आर खान नवीनकुमार शेष्ठी स्वप्तील सुनील शिंते देवंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी विवेक सदानदे देवे शीतल योगेश वैद वैशाली चंद्रकांत सकिना निजामुद्दीन खान परवीन तीसीफ शेख किरण भीमराव जगताप अली रखा शकील फकीह श्रद्धा रामनाथ गायकर पर्वी संदेश जोशी प्रवीण सुरेश पाटील विलास बनशी शिरसाठ सायरा बानो युस्पु शेख शैलेंद्रकुमार विश्वक सारा प्रमेश गौड सना मोहसीन अगवान दिगंबर सुरेश कंदार रशीद आयुवभाई मोटलानी राहुल बाळू जगताप	\$40, \$40, \$40, \$40, \$40, \$40, \$40, \$40,	१०२८२२८४२ व्यवन रमेश शिवे १०२८२९२५५ रेस्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग र १०३०३१६५१ मीना राज्यातात् १०३०२१६६० स्ति व्यव्य व्यव्य स्वर्ण स्वर्य स्वर्ण स्वर्य स्	कर गान गवळे गेते गिराज स्मा ग्राज स्मा जाधव नेवयेकर तुर्वेद श्रा ग्रीत्व स्माद शुक्ला है होडे गिश्रा जैन स्याद स्माठ वेक्कर ग्रा स्माठ वेक्कर ग्रा स्माठ वेक्कर ग्रा स्माद ग्रा स्माठ वेक्कर ग्रा स्माठ वेक्कर ग्रा स्माठ वेक्कर ग्रा स्माठ वेक्कर ग्रा स्माठ स्माठ वेक्कर ग्रा स्माठ सम्माठ समाठ
45 40 40 40 40 40 67 63 63 64 64 60	032049838 80049986 80083868 80083899 8008389 80083899 80083899 80083899 80083899 80083899 80083899 8008389	नीरज मोहन मिशा मोहम्मद हान चुनावाला रिझवाना साबीर हुमेन ची मीना साहेब सरन गुमा शेहजादली वहित्यजली कुरेस शमीमा मुजम्मील खान मोहम्मद उमर गुलाम रस् अशफाक हाशम मलकानी केदार भास्कर लाड मुद्दस्सर जमील पटाण सुग्निया केदार लाड शवनम सलीम खान राधा धनंजय भोसले गुलाम गीस शेख आसफ इब्राहिम पटेल दाऊद खान झाकिया बानो मुजाहिद शाहीन नजीर अहमद शेख तलत मुसा ताजनी मखमद जान जाहिद खान अमी धवल जटानिया मोहम्मद हशमुझा असदुझा शाहिदा मेहमूद खान अस्मी धवल जटानिया मोहम्मद हशमुझा असदुझा शाहिदा नेहमूद खान अस्मी धवल जटानिया मोहम्मद शमुझा असदुझा शाहिदा मेहमूद खान अल्दल कादिर निजामुदुन रणविजय अमर्रेद नारायण सर्हद्विम्नसा सर्ईद चौधा मोहम्मद मोईनुदीन शेख अल्पेश वीर्देद शहा विजय रामचंद्र घाडगे विजय हरपाल शर्मा अस्म शानी बागल पूनम संतोष जाधव अनिल महादू धोपरी दत्तात्रय लक्ष्मण माने मनोज गंगाराम पाटील	8x6 846	२०११९९१३ १०१४४७५९२ १०१५९२०५३ १०१८५८५८१ १०२८५८५८१ १०२८५४३०७ १०२८७२४३०७ १०२८७८०२३ १०२८७४३५ १०२८७४५६७ १०२८३४४९ १०२८३४४९ १०३८७८१ १०३८७८१ १००८७६६७ १००८७७३१३ १०२८४४१८१ १०२८४४१८१ १०२८४४१८१ १०२८४४१८१ १०२८४४१८१ १०२८४४१८१ १०२८४४१८१ १०२८४४१८१ १०२४४१८५ १०२४४१८५ १०२४४१८५ १०२४४१८५ १०२४४१८५ १०२४४१८५	सरफराज अहमद नसरुद्दीन हुमा सर्इंदुद्दीन बेग बजाराम रामधनी गुप्ता सर्फराज आलम हफिजुछा मोहम्मद अक्रम खान अन्दुल बदूद खान मोहम्मद अक्रम खान अन्दुल बदूद खान मोहम्मद अक्रिम हिफ्जुछा मोहम्मद अनिस हिनफ शेख गोविंद बिशून पाल मुकीम हबीब शेख जमीर दिलावर इनामदार राजेंद्र बनवारीलाल ची मोहम्मद सिराज पंथोजी सनी मेहता रेखा रामकिशन हरिजन इशरत हमीद खान वर्षा नानासाहेब चन्हाण हरपाल साहब सिंग मल्होत विशे नाथमल दिलया रिफक हसम भारद्वा सरोज विशाम पटेल राजेंद्र लालबहादूर थाठ रीमा राजेंद्र थाथेरा आबिद जावेद अन्सारी सचिन मनोहर बोडके गौरांगी अजित शिरगावकर अल्ताफ सुलतान प्रधान निलेश नागेंद्र दुवे विलास मोहन शिंदे अस्मा अन्दुल रहाक भगवानानी सुरेश दयालजीदास पटेल वसीम अवरार खान नासिर शमयुद्दीन खान	239 280 288 288 288 288 286 286	१०१००८९७५ १०१०४५५१ १०१३०५७३४ १०१३३२९८७ १०१३३२९८७ १०१८५१५३ १०२०३०७६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६ १०२८७६८६	देवेंद्र मगनलाल यादव मोहिद्दीन फकस्दीन शेख गणेश गुमा मुकेश पापैया बिहाना शा. उफ्ता परवीन अन्सारी री अझ खान रेशकुमार वर्मा फेहमिदा बानो ए हुसेन सुमीत व्ही अंकेश पाटील आनंदी फ्लोरा सुनील मुळीभाई मकवाना चंद्रप्रता पाप शहनाज नबिउल्ला शेख स्वारीउल्ला फास्ख अहमद खेबिक्सा साहल अन्सारी सोनम शामकुमार रोशन बळीराम घारे आशा राम ना इना पाप सुमाई आणि मोहम्मद इद्रिस आसिफ सुशीला ओम राकाश सिन आतती विनोद राठोड मोहम्मद हम्माद राहिल अनु विनिता भरतसिंग ठाकूर राकेश राजेंद्रनाथ सिंह नीलम शरद चौहान विवासत इस्माईल शेख तमता सर्द्द कुरेशी हारून अझम खान शाहबान खुशींद अहमद एन जावेद अहमद मोहम्मद तीही सायरा इनायतुल्ला शेख	329 329 329 329 329 329 329 329	\$0.20%0,46 \$0.20%2,46 \$0.20%	शिवशंकर सहतेव जैसव सोनाली कैलास मोरे प्रीतम मोरे करीम कसम समनानी अञ्चल अहमर पिनजारी चंद्रकांत विष्णू जाध्यव अजित रचुनाथ मोरे अविनाश अशोक गुप्ता शादाव अहमद आर खान नवीनकुमार शेष्ठी स्वप्नील सुनील शिंदे देवंता सखीचंद गुप्ता फरहीन मूसा पिनजारी विवेक सदानदे देवे शीतल योगेश वैद वैशाली चंद्रकांत सिकना निजामुद्दीन खान परवीन तीसीफ शेख किरण भीमराव जगताप अली रङ्गा शक्कीह श्रद्धा रामनाथ गायकर प्रवंडी संदेश जोशी प्रवीण सुरेश पाटील विलास बनशी शिरसाठ सायरा बानो युस्फ शेख शैलंद्रकुमार विश्वक सरिता प्रमेश गीड सना मोहसीन अगवान देगंबर सुरेश कंदार रस्ति आयुक्वभाई मोटलानी राहुल बाव्यू जगताप राजकुमार यादव	35 36 37 37 37 37 37 38 39 30 30 30 30 30 30 30 30 30 30 30 30 30	१०२८२२८४२ बबन रमेश शिवे १०२८२९२५५ रेम्मा आरिफ ख १०२८४६०२३ निलेश पांडुरंग र १०३०३१६५१ मीना राज्यातात् १०३०२१६६० स्ति स्वा सांजुरंग र १००६२००४३ सीना राज्यातात् १०९०२०५५६ सुप्रिया बाला अ १०१८०५५६ सुप्रिया बाला अ १०१८०५७५ सुप्रिया बाला अ १०१८०५७५ सुप्रिया बाला अ १०१८०५७५ सुप्रिया बाला अ १०१८०५७६६ सानिका दिपक १०९८०५८६६ सानिका दिपक १०९८४१८५ सिंज्य केवला प्र १०२८४१५०० मनोव वसंत पाम १०२८४१६१४ शही नातायण ब १०२८२६१४ शही नातायण वर्ण संजय केवला प्र १०२८२१५०० संजय केवला प्र १०२८२६१४ सानी अखिलेश १०२८२६१४ सानी अखिलेश १०२८२६१४ सानी अखिलेश १०२८४५५० सानी अखिलेश सान प्र १०२८४०५१६ सिंग स्वा साम अवता स्व प्र स्व सान साम अवता स्व साम साम १०२८४४६५४ सिंग साम साम १०२८४४६६ दिवेशां द्व आमा र।२८४४६५४८ सिंग साम साम व स्व साम साम व स्व साम साम व स्व साम साम व स्व साम साम १०२९४४४५ सिंग साम व स्व साम साम १०२९४४५४४ सहेश स्वीव सुलेमान १०२९४७५४६ सुरीश बुढीसाम १०२९४७५४६ सुरीश बुढीसाम १०२९४७५४६ सुरीश बुढीसाम १०२९४७५४६ सुरीश बुढीसाम र०३००५४६ सुरीश बुढीसाम र०३०००४६ सुरीश बुढीसाम र०३००५४६ सुरीश बुढीसाम र०३००५४६ सुरीश बुढीसाम र०३००५४६ सुरीश बुढीसाम र०३०००५४६ सुरीश बुढीसाम र०३०००४६ सुरीश बुढीसाम र०३०००५४६ सुरीश बुढीसाम सुरीश वित सुरीश बुढीसाम सुरीश बुढीसाम सुरीश वित सुरीश बुढीसाम सुरीश वित सुरीस सुरी	कर ान ान ान ान ान ान ान ान ान ा

दिनांक: १४.०२.२०२२ ठिकाण: मुंबई

कुपया नोंद असावी की, लिलाव जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे, जसे जेथे आहे आण कोणत्याही सहाय्यता आधाराशिवाय लिलाव संचालित केला जाईल, दागिनेसंबंधी कोणत्याही दावाकरिता बँक जबाबदार असणार नाही. बोलिदारांनी कृपया लिलावात सहभागी होण्यासाठी सक्सित नियम व अटीकरिता https: egold.auctiontiger.net ला भेट द्या.

प्राधिकृत अधिकारी डीसीबी बँक लिमिटेड

जाहीर सूचना

DCB BANK

याद्वारे **सूचना** देण्यात येते की, आम्ही **१) मुंब्रा एन्टरटेनमेंट प्रा. लि. (एमईपीएल),** प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. ज्यांचे नोंदणीकत कार्यालय येथे शालीमार हाऊस. ३३५. ग्रॅण्ट रोड, मुंबई ४००००७, द्वारा त्यांचे संचालक **(विक्रेत क्र. १)** यांचे खालील परिशिष्टात अधिक तपशिलवार वर्णन मिळकत खरेदीकरीता आणि **मिळकत क्र. १** आणि **मिळकत क्र. २** असा संदर्भ आणि २) <mark>हुमा एक्झिबिटर्स,</mark> भागीदार संस्था, द्वारा त्यांचे भागीदार ए) श्री. तोहिद फर्निचरवाला आणि बी) सौ. सुन्हेरा फर्निचरवाला, ज्यांचा पत्ता येथे हुमा सिनेमा कंपाऊंड, एलबीएस मार्ग, कांजुर मार्ग (पश्चिम), मुंबई ४०० ०७८ (विक्रेता क्र. २) यांचे खालील परिशिष्टात अधिक तपशिलवार वर्णन मिळकत खरेदीकरीता आणि मिळकत क्र. ३ मिळकत क्र. ४. मिळकत क्र. ५. मिळकत क्र. ६ आणि मिळकत क्र. ७ (यानंतर मिळकत क्र. १ मिळकत क्र. २, मिळकत क्र. ३, मिळकत क्र. ४, मिळकत क्र. ५, मिळकत क्र. ६ आणि मिळकत क्र. ७ एकत्रितरित्या **सदर मिळकत** असा उल्लेख असा संदर्भ) यांचे नामाधिकार तपासत आहोत. कोणत्याही व्यक्तीस सदर मिळकत किंवा त्याचा भाग आणि वरील उल्लेखित विक्रीच्या संबंधीत विक्री,

भेट, भाडेपट्टा, वारसा, अदलाबदल, गहाण, प्रभार, धारणाधिकार, विश्वस्त, कब्जा, सुविधाधिकार जप्ती किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही दावा. अधिकार, नामाधिकार, हितसंबंध किंवा मागणी किंवा आमच्या अशीलांना सदर मिळकत विक्री आणि हस्तांतरणाशी कोणताही आक्षेप असल्यास त्यांचे आक्षेप अशा दाव्यांच्या आधारावर सर्व दस्तावेजांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांच्या आत कळविणे, कसूर केल्यास अशा व्यक्ती/क्तींचे दावे काही असल्यास सर्व हेतू ओनि उद्देशांकरीता ऱ्यागित आणि/किंवा परित्यागित करण्यात येतील आणि बंधनकारक नसतील. परिशिष्ट

(मिळकतीचे वर्णन)

मिळकत <u>क्र. १:</u> ______ एमईपीएलच्या मालकीचे एल.बी.एस मार्ग, कांजुरमार्ग (पश्चिम), मुंबई ४०० ०७८ येथे जमीन धारक सीटीएस क्र. ११५/बी-१, सर्व्हे क्र. ४, हिस्सा क्र. १(भाग) आणि सर्व्हे क्र. ६०, हिस्सा क्र. १ (भाग), गाव - हरियाली, तालूका कुर्ला च्या सर्व ते भाग आणि विभागावर बांधलेले हुमा मॉल मध्ये तळमजल्यावर ऑफिस क्र. ए/१, मोज. ५७६ चौ.फू. चटई क्षेत्रचे सर्व ते भाग आणि विभाग.

मिळकत <u>क्र. २:</u> सीटीएस क्र. ११५/बी-१, सर्व्हे क्र. ४, हिस्सा क्र. १(भाग) आणि सर्व्हे क्र. ६०, हिस्सा क्र. १ (भाग), गाव-हरियाली, तालूका कुर्ला च्या सर्व ते भाग आणि विभागावर बांधलेले हुमा मॉल मध्ये तळमजल्यावर ऑफिस क्र. ए-१/ओटला, मोज. ३७५ चौ.फू. चटई क्षेत्रचे सर्व ते भाग आणि विभाग.

हुमा एक्झिबिटर्सच्या मालकीचे एल.बी.एस मार्ग, कांजुरमार्ग (पश्चिम), मुंबई ४०० ०७८ येथे जमीन धारक सीटीएस क्र. ११५/बी–१, सर्व्हे क्र. ४, हिस्सा क्र. १(भाग) आणि सर्व्हे क्र. ६०, हिस्सा क्र. १ (भाग), गाव - हरियाली, तालूका कुर्ला च्या सर्व ते भाग आणि विभागावर बांधलेले हुमा मॉल मध्ये . पहिल्या मजल्यावर ऑफिस क्र. डी-१०१, मोज. ७०२ चौ.फू. चटई क्षेत्रचे सर्व ते भाग आणि विभाग. मिळकत क्र. ४, मिळकत क्र. ५, मिळकत क्र. ६, मिळकत क्र. ७:

हुमा एक्झिबिटर्सच्या मालकीचे एल.बी.एस मार्ग, कांजुरमार्ग (पश्चिम), मुंबई ४०० ०७८ येथे जमीन (भाग), गाव - हरियाली, तालूका कुर्ला च्या सर्व ते भाग आणि विभागावर बांधलेले हुमा मॉल मध्ये ्र पहिल्या मजल्यावर ऑफिस क्र. १२९, १३०, १३४ आणि १४२, संयुक्त मोज. ८६५ चौ.फू. चटई क्षेत्रचे

धारक सीटीएस क्र. ११५/बी-१, सर्व्हे क्र. ४, हिस्सा क्र. १(भाग) आणि सर्व्हे क्र. ६०, हिस्सा क्र. १

सर्व ते भाग आणि विभाग. मिळकतीचे मुख्य

६०१ आणि ६०२, ६ वा मजला, पेनिन्सुला बिझनेस पार्क

टॉवर ए, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३

ठिकाण: मुंबई

दिनांक: १४ फेब्रुवारी, २०२२

BLUE CHIP INDIA LIMITED Regd. Office :10 Princep Street, 2nd Floor, Kolkata - 700072 E:bluechipindialimited@gmail.com, W: www.bluechipind.com Phone : 91-33-4002 2880, Fax :91-33-2237 9053

CIN:L65991WB1993PLC060597

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2021 (Rs. in Lacs										
SL	Particulars	Quarter Ended 31.12.2021 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2021 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2021 (Unaudited)						
1	Total Income from Operations	0.10	1.03	1.24						
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(3.32)	(11.75)	(17.96)						
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(3.32)	(11.75)	(17.96)						
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(3.32)	(11.75)	(17.96)						
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(73.30)	185.85	172.25						
6	Equity Share Capital	1106.09	1106.09	1106.09						
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-						
8	Earnings Per Share (of Rs.2/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic:	(0.01)	(0.01)	(0.03)						
	2. Diluted	(0.01)	(0.01)	(0.03)						
Note	a) The above is an extract of the detailed	format of Qua	rterly/Annual F	inancial Results						

Note: a) I ne above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchanges website i.e. www.nseindia.com, www.bseindia.com and www.cse-india.com and on the Company's website: www.bluechipind.com

b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. c)#-Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable. By order of the Board

For BLUE CHIP INDIA LIMITED Sd/- Arihant Jair Place: Kolkata Managing Director DIN: 00174557 Date: 11th February, 2022

INDIA SME ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED

(CIN: U67190MH2008PLC1810b2)
Registered Office: Swavalamban Bhawan, C-11, G Block, Phone: +91 22 6753 1334, E-mail: isarc@isarc.in Neb : www.isarc.in

POSSESSION NOTICE

See Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002

The undersigned being the Authorized Officer of India SME Asset Reconstruction Company Limited (hereinafter referred to as "ISARC") acting in its capacity as trustee of ISARC SIDBI III/2017-18 Trust vide Assignment Agreement dated January 18, 2018 has acquired the secured debt along with underlying securities from the original lender Small Industries Development Bank of India (SIDBI). The Authorized Officer of SIDBI in exercise of powers conferred under section 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "SARFAESI Act, 2002") read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued demand notices dated August 21, 2013, calling upon Omkareshwar Steel & Alloys Private Limited (hereinafter referred to as "the Borrower / Mortgagor") and Shri Rajkumar Sharma, Smt. Suman Sharma, Smt. Draupadi Sharma, Shri Ratan Sharma, Shri Purushotam Lal - Murarka & Satyam Steel & Alloys Pvt. Ltd. (hereinafter referred to "the Guarantors") to repay the amount mentioned in the notice being Rs. 2,86,56,339/- (Rupees Two Crores Eighty Six Lakhs Fifty Six Thousand Three Hundred and Thirty Nine only) as on August 10, 2013 within 60 days from the date of said notice together with further interest and other costs thereon.

The Borrower/ Guarantors/ Mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to above mentioned Borrowers/ Guarantors/ Mortgagor and the public in general that the undersigned being the Authorized Officer of ISARC (acting in its capacity as trustee of ISARC SIDBI III/2017-18 Trust as a secured creditor) has taken physical possession of the properties described below in exercise of powers conferred on me under sub section (4) of Section 13 of SARFAESI Act, 2002 read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this day i.e. 9th day of February of the year 2022.

The Borrower/ Guarantors/ Mortgagor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property, and any dealings with the property will be subject to the charge of ISARC for an amount aggregating to Rs. 2,86,56,339/- (Rupees Two Crores Eighty Six Lakhs Fifty Six Thousand Three Hundred and Thirty Nine only) as on August 10, 2013 together with further applicable interest and other costs thereon. The borrower/ guarantors/ mortgagor attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF PROPERTIES

All those piece and parcel of land admeasuring 6000 Sq. Meters bearing Plot No. comprised in Survey No. 229/2, situated at Village Savali, Silvassa of the Union Territory of Dadra and Nagar Haveli & Daman & Diu butted and bounded by :- 1. On or towards North : Plot No. 228/1/2, 2. On or towards East: Plot No. 232, 3. On or towards West: Plot No. 229/1, On or towards South: Plot No. 230/5.

Date: 09.02.2022 Sd/-Place: Sayli, Silvassa **Authorized Officer** Acting in capacity of ISARC SIDBI III/2017-18 Trus

For India SME Asset Reconstruction Company Ltd (ISARC)

CFM ASSET RECONSTRUCTION PRIVATE LIMITED (CFM-ARC) Registered Office: A/3, 5th Floor, Safal Profitaire, Near Prahlad Nagar Garden, Ahmedabad - 380015.

CFM Corporate Office : 1st Floor, Wakefield House, Sprott Road, Ballard Estate, Mumbai - 400038.

Contact No.: +918879890346/022-40055280 Email: kalpak.sawangikar@cfmarc.in

APPENDIX - IV-A SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY UNDER THE SARFAESI ACT, 2002 Auction Sale Notice for sale of immovable assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to rule 8(6) of the Security Interest Enforcement Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower and Guarantors / Mortgagors that the below described immovable properties mortgaged / charged to the secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorized Officer of CFM Asset Reconstruction Pvt. Ltd. on 05.10.2019, the secured creditor, will be sold on "As is where is", "As is what is " & "Whatever there is" and "No recourse basis" on 08.03.2022 for recovery of amounting to Rs. 19.15.45.810.86 (Nineteen Crore Fifteen Lakh Forty Five Thousand Eight Hundred Ten and Eighty Six Paise Only) as on 30.06.2019 and further interest and other costs thereon due to the secured creditor from Borrower Mr. Jairam Bhasin (Borrower and Mortgagor) Mrs. Divas Rhasin (Guarantor) Mortgagor), Mrs. Divya Bhasin (Guarantor).

DESCRIPTION OF SECURED PROPERTY

Date: 14.02.2022

1) Land bearing GUT No. 133/2 to 133/9, total admeasuring 30100 sq.mtrs. & Building thereon situated at Revenue Village Tambati, Tal. Khalapur, Dist. Raigad. Land bearing Survey No. 133/2 is bounded as under :- East : Land bearing Survey No. 133/3 & 133/4, West : Land bearing Survey No. 136, South : Land bearing Survey No. 133/5, North : Land bearing

Survey No. 133/1. Land bearing Survey No. 133/3 is bounded as under :- East : Land bearing Survey No. 137, West : Land bearing Survey No. 133/2, South : Land bearing Survey No. 133/4, North : Land bearing Survey No. 133/4.

Land bearing Survey No. 133/4 is bounded as under :- East : Land bearing Survey No. 137, West: Land bearing Survey No. 133/2, South: Land bearing Survey No. 133/5, North: Land bearing Survey No. 133/3. Land bearing Survey No. 133/5 is bounded as under :- East : land

pearing Survey No. 133/6 & 133/7 & 133/8, West : Land bearing Survey No. 133/4, South: Land bearing Survey No. 133/2, North Land bearing Survey No. 137. Land bearing Survey No. 133/6 is bounded as under :- East : Road,

West: Land bearing Survey No. 133/5, South: Land bearing Survey No. 133/2, North: Land bearing Survey No. 133/7. Land bearing Survey No. 133/7 is bounded as under: - East: Road, West: Land bearing Survey No. 133/5, South: Land bearing Survey No. 133/5, South: Land bearing Survey No. No. 133/6, North: Land bearing Survey No. 133/8.

Land bearing Survey No. 133/8 is bounded as under: - East: Road, West: Land bearing Survey No. 133/5, South: Land bearing Survey No. 133/5, South: Land bearing Survey No. 133/7, North: Land bearing Survey No. 137.

Land bearing Survey No. 133/9 is bounded as under: - East: Road,

West: Land bearing Survey No. 133/8, South: Land bearing Survey No. 133/8, North: Land bearing Survey No. 137. SECURED DEBT Rs. 19,15,45,810.86 (Rs. Nineteen Crore Fifteen Lakh Fort Five Thousand Eight Hundred Ten and Eighty Six Paise Only as on 30.06.2019 and further interest and other costs thereor

due to the secured creditor. RESERVE PRICE (RP) Rs. 7.68.00.000/- (Seven Crore Sixty Eight Lakh Only) **FMD** 10% of Reserve Price i.e. Rs. 76,80,000/- (Seventy Six Lakh Sixty Eight Thousand Only) INSPECTION OF With prior consultation of Authorised Officer PROPERTY

LAST DATE AND TIME FOR BID SUBMISSION Before 10.00 A.M. DATE, TIME AND PLACE 08.03.2022, 11.30 A.M. TO 12.30 P.M. CFM-ARC, 1st Floor, Wakefield House, Ballard Estate Mumbai - 400038. CONTACTS Mr. Kalpak Sawangikar, Mob.: 8879890346 E-mail : kalpak.sawangikar@cfmarc.in

08.03.2022

nbrances if any : Not known to the secured creditor For details of Terms and conditions of Sale please refer to the link provided in Sale Notice on secured Creditor's website i.e. http://www.cfmarc.in Sd/-

CFM Asset Reconstruction Pvt Ltd (CFM-ARC) (Acting as trustee of CFMARC Trust-1 PMC)

VOLTAIRE LEASING & FINANCE LIMITED

egistered Office: Bhagyodaya Building, 3rd Floor, 79, Nagindas Master Road, Fort, Mumbai-40002 CIN - L70101MH1984PLC033920, Email: voltaire.leafin@gmail.com, Web: www.volfltd.com ent of Un-Audited Financial Results for the Quarter & Nine Months ended 31st Dec 2021

Sr.	Particulars	Quarter	Quarter	Nine Months	Year Ended
No.		ended	ended	ended	31st March
		31st Dec 2021	31st Dec 2020	31st Dec 2021	2021
			Un-Audited		Audited
1	Total Income from Operations (Net)	35.74	27.91	86.04	123.54
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	24.80	1.42	35.02	7.82
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	24.80	1.42	35.02	7.82
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	18.35	0.57	26.78	6.28
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	18.35	0.57	26.78	(20.36)
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	411.800	411.800	411.800	411.800
7	Other Equity			1,539.88	1,513.107
8	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 10/- each (for continuing and discontinued operations)				
(i)	a) Basic	0.45	0.01	0.65	(0.49)
	b) Diluted	0.45	0.01	0.65	(0.49)

1. The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 31st Dec 2021 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 31st Dec 2021 is available on the Company website "www.volfitd.co.in" and on the Stocl

Alok Kr. Behe

Date : February 12, 2022

NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LIMITED

Registered Office : 79, Nagindas Master Road, 3rd Floor, Fort, Mumbai-400 023 CIN - L65921MH1985PLC284739, Email : ncl.research@gmail.com, Website : www.nclfin.co ent of Un-Audited Financial Results for the Quarter & Nine Months ended 31st Dec 2021

Sr. No.	Particulars	Quarter ended 30 th Dec 2021	ended 30 th Dec 2020	Nine Months ended 30 th Dec 2021	31 st Marcl 2021
Ш			Un-Audited		Audited
1	Total Income from Operations (Net)	51.59	52.62	128.33	185.7
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	20.61	12.34	46.62	1.5
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)		12.34	46.62	1.5
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	15.25	9.13	34.49	1.1
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	15.25	9.13	34.49	1.1
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- each)	5,817.000	2,908.500	5,817.000	2,908.50
7	Face Value of Equity Shares	1.00	2.00	1.00	2.0
8	Other Equity			407.40	3,281.41
9	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 2/- each (for continuing and discontinued operations)				
(i)	a) Basic	0.00	0.01	0.01	0.0
	b) Diluted	0.00	0.01	0.01	0.0

The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results fo the quarter ended 31" Dec 2021 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 31"Dec 2021 is available on the Company website "www.nclfin.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

Date : February 12, 2022 Managing Directo

PUBLIC NOTICE

DCB BANK

lotice is hereby given that we are investigating the title of:1) Mumbra Entertainment Pvt. Ltd. (MEPL), a private limited company, having its registered office at Shalimar House, 335, Grant Road, Mumbai - 400007, through its Director (Seller No. 1), for purchasing the roperty, more particularly described below in the Schedule and referred to as the "Property No. 1" and "Property No. 2" and 2) Huma Exhibitors, a partnership firm, through its Partners a) Mr. Tohid Furniturewala and b) Mrs. Sunehra Furniturewala, having its address a Huma Cinema Compound, LBS Marg, Kanjur Marg (West), Mumbai – 400 078 **(Seller No. 2**) for purchasing the property, more particularly described below in the Schedule and referred to as the "Property No. 3", "Property No. 4", "Property No. 5", "Property No. 6" and Property No. 7" (Property No. 1, Property No. 2, Property No. 3, Property No. 4, Property No. 5, Property No. 6 and Property No. 7 are hereinafter collectively referred to as the "Said

Any person having claim, right, title, interest or demand of any nature whatsoever in the Said Property or part thereof and with regard to the aforesaid sale or having any objection to the ale and transfer of the Said Property to our client by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise owsoever should intimate their objections, if any in writing within 15 days from the publication of this notice along with the copies of all the documents on the basis of which such claims are made to us failing which, the claim of such person/s, if any, will deemed to nave been waived and/or abandoned for all intents and purposes and shall not be binding.

SCHEDULE (Description of the Properties)

Property No. 1:

All that piece and parcel of Office No. A/1, admg. 576 sq. ft. carpet area, on the ground floor, in Huma Mall constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 115/B-1. Survey No. 4, Hissa No. 1(Parts) and Survey No. 60, Hissa No. 1(Parts), Village – Hariyali, Taluka Kurla at L.B.S. Marg, Kanjurmarg (West), Mumbai – 400 078, owned by MEPL. Property No. 2:

All that piece and parcel of Office No. A-1/OTLA, admg. 375 sg. ft. carpet area, on the ground oor, in Huma Mall constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 115/B-1 Survev No. 4. Hissa No. 1(Parts) and Survev No. 60. Hissa No. 1(Parts). Village – Harivali Taluka Kurla at L.B.S. Marg. Kanjurmarg (West), Mumbai – 400 078, owned by MEPL

All that piece and parcel of Office No. D-101, admg. 702 sq. ft. carpet area, on the first floor, in Huma Mall constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 115/B-1. Survey No. 4, Hissa No. 1(Parts) and Survey No. 60, Hissa No. 1(Parts), Village - Hariyali, Taluka Kurla at L.B.S. Marg, Kanjurmarg (West), Mumbai – 400 078, owned by Huma Exhibitors. Property No. 4, Property No. 5, Property No. 6 and Property No. 7:

All that piece and parcel of Office No. 129, 130, 134 and 142, jointly admg. 865 sq. ft. carpet area, on the first floor, in Huma Mall constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 115/B-1, Survey No. 4, Hissa No. 1(Parts) and Survey No. 60, Hissa No. 1(Parts) /illage – Hariyali, Taluka Kurla at L.B.S. Marg, Kanjurmarg (West), Mumbai – 400 078

owned by Huma Exhibitors. Mr. Nilesh Bhiwandkar Head of Properties 601 & 602, 6th Floor, Peninsula Business Park, Tower A, Place: Mumbai

Date: 14th February, 2022 Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai -400013.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients Mrs. Riya Rohan Dalvi and Mr. Rohan Shridhan Dalvi, are negotiating with Mr. Harshvardhan Devdatta Jog, for the purchase of his Flat No.504 admeasuring 455 sq.ft. carpet area, equivalent to 546 sq.ft. built-up area situated on the, 5th floor B-Wing, of Reserve Bank of India Employees Kamdhenu Co-Operative Housing Society Limited, having address at Eksar Road, Babhai Naka, Borivali West, Mumbai - 400092. The Flat was originally in the name of Mr. Sakharam Y. Darge and after his death the flat was transferred to his son Mr. Naresh Sakharam Darge, by who sold the flat to Mr. Deodatta G. Jog. After the death of Mr. Deodatta G. Jog the flat was transferred to his son Mr. Harshvardhan Deodatta Jog, by executing a Release Deed in his favour by the legal heirs of Mr. Deodatta G. Jog.

All persons having any claim in, to or upon the said Flat, or any part thereof by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference to such claim.

Date: 14.02.2022 Place: Mumbai Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai –400 101 **PUBLIC NOTICE**

Shri/Smt. Mr. Amritlal Futermal Jain & Mr. Hasmukh Champalal Jain both Members of the Glitz Premises Co-operative Society Ltd., having address at 99, Vithalwadi Champagalli Cross Lane, Kalbadevi Road, Mumbai- 400,002, and both holding 1/3rd undivided share in Shop No.A-410 on the 4th Floor in the building of the society, died respectively on 13-12-2018 & 08-01-2019 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 2 p.m. to 4 p.m. from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

Place : Mumbai Date : 14.02.2022

For and on behalf of Glitz Premises Co-operative Society Ltd. Hon. Secretary



RUTTONSHA

International Rectifier Limited

Read. Office: 139/141, Solaris 1, "B" Wing, 1st Floor, Saki Vihar Road, Powai, Andheri (East). Mumbai - 400072 CIN: L31109MH1969PLC014322; Phone: 022-28471956; Fax: 022-28471959; E-mail: secretarial@ruttonsha.com; Website: www.ruttonsha.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2021

						(₹in Lacs)
	QUA	RTER END	ΕD	NINE MON	YEAR ENDED	
ULARS	31-12-2021	30-09-2021	31-12-2020	31-12-2021	31-12-2020	31-03-2021
	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)
ions	1,174.27	1,057.01	884.46	3,096.76	1,992.34	3,007.24
	33.95	34.41	5.97	108.15	40.85	67.51
	1,208.21	1,091.42	890.43	3,204.90	2,033.19	3,074.75
sumed	764.41	678.67	497.26	1,995.29	1,049.11	1,693.36
trade	41.38	60.27	62.79	129.28	104.77	118.50
s of Finished goods &						
· ·	27.03	(34.58)	(13.29)	(22.66)	70.94	75.13
penses	144.46	96.09	134.44	355.04	348.55	474.93
	12.81	15.94	14.29	46.86	44.04	58.22
	26.89	26.48	28.78	79.71	83.47	111.78
	104.21	93.69	85.93	287.12	246.81	357.27
	1,121.19	936.57	810.21	2,870.64	1,947.70	2,889.19
nary Item & Tax (1 - 2)	87.02	154.85	80.23	334.26	85.49	185.56
,	-	109.38	-	109.38	-	-
	87.02	45.47	80.23	224.89	85.49	185.56
	33.00	39.00	39.50	100.00	41.00	76.00
	(3.83)	(56.86)	(9.10)	(61.94)	(21.05)	(23.51)
enses	2.66	`	` _	2.66	_ ` _	
ear (5 - 6)	55.19	63.33	49.83	184.17	65.54	133.07
Income						
reclassified to profit and loss	(14.18)	(21.28)	(0.60)	(33.13)	4.38	12.74
item that will not be reclassified	, ,		(****/	(, , , , , , , , , , , , , , , , , , ,		
	3.57	5.36	(2.36)	8.34	(2.88)	(4.98)
fined Benefit Plans (Net of Tax)	(10.61)	(15.92)	(2.96)	(24.79)	1.50	7.76
ncome for the period/ year $(7 + 8)$	44.58	47.41	46.87	159.38	67.04	140.83
pital (Face Value of ₹ 10/- each)	688.27	688.27	688.27	688.27	688.27	688.27
,	_	_	_	_	_	1,517.58
are						.,
(in ₹) (before Extraordinary Item)	0.82	2.14	0.74	3.93	0.97	1.97
(in ₹) (after Extraordinary Item)	0.82	0.94	0.74	2.72	0.97	1.97
(in ₹)						

- The above financial results which have been subjected to 'Limited Review' by the Statutory Auditors have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on 11th February, 2022.
- The Company operates only in one segment i.e. Power Electronics
- On 1st January, 2022, the Company has completed acquisition of 100% stake in Visicon Power Electronics Private Limited. The aforesaid acquisition is for ease of business operations which will further enable Ruttonsha to acquire latest Silicon Carbide (SiC) technology and widen its product reach across diverse business vertical of semiconductors.
- The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Sec. 133 of the Companies Act, 2013.
- Figures for previous period / year have been re-grouped/re-arranged wherever necessary, to make them comparable

Place : Mumbai

For RUTTONSHA INTERNATIONAL RECTIFIER LTD. PRAVIN G. SHAH

DIRECTOR

Date: 11th February, 2022











Manufacturers of SEMICONDUCTOR DEVICES • BATTERY CHARGERS • POWER RECTIFIERS



NXTDIGITAL LIMITED (FORMERLY KNOWN AS HINDUJA VENTURES LIMITED)

Regd. Office: In Centre, 49/50, MIDC, 12th Road, Andheri (E), Mumbai 400 093. CIN: L51900MH1985PLC036896, Website: www.nxtdigital.co.in, Email ID: investorgrievances@nxtdigital.in

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

	(R:										(Rs. in Lakh)		
			Standalone						Consolidated				
			Quarter ended			ths ended	Year ended		Quarter ended			ths ended	Year ended
S. No.	Particulars	31st December, 2021 (Unaudited)	30th September, 2021	31st December, 2020 (Unaudited)	31st December, 2021 (Unaudited)	31st December, 2020 (Unaudited)	31st March, 2021 (Audited)	31st December, 2021 (Unaudited)	30th September, 2021 (Unaudited)	31st December, 2020 (Unaudited)	31st December, 2021 (Unaudited)	31st December, 2020 (Unaudited)	31st March, 2021 (Audited)
1	Total income from operations (net)	16,448.27	17.887.24	17,069.03	,	51,279.72	70,739.60	26,421.10	27,683.04	25,990.08	80,763.43	73,048.13	1,00,845.07
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) from continuing operations	(4,418.93)	(4,087.38)	,	,	(13,175.82)	,	(3,882.61)	(3,825.65)	(2,485.34)	,	,	, ,
3	Net Profit / (Loss) for the period after tax from continuing operations	(3,712.66)	(3,561.17)	(2,013.86)	(11,058.43)	(6,293.75)	(5,496.05)	(2,542.34)	(2,803.14)	32.23	(8,232.54)	(3,002.52)	(1,636.07)
4	Net Profit / (Loss) for the period after tax from discontinued operations	(114.75)	62.39	137.26	(22.89)	220.00	245.90	(114.75)	62.39	137.26	(22.89)	220.00	245.90
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(3,952.69)	(3,551.94)	(1,850.72)	(11,252.21)	(5,952.79)	(5,104.14)	(2,839.77)	(2,773.54)	289.09	(8,447.57)	(2,531.01)	(1,347.92)
6	Equity Share Capital	3,367.17	2,405.12	2,405.12	3,367.17	2,405.12	2,405.12	3,367.17	2,405.12	2,405.12	3,367.17	2,405.12	2,405.12
7	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)												
	For Continued Operations												
	- Basic (in Rs.) (not annualised)	(14.39)	(13.56)	(7.67)	(41.58)	(23.97)	(20.94)	(11.41)	(11.62)	(2.56)	(34.52)	(16.06)	(12.04)
	- Diluted (in Rs.) (not annualised)	(14.39)	(13.56)	(7.67)	(41.58)	(23.97)	(20.94)	(11.41)	(11.62)	(2.56)	(34.52)	(16.06)	(12.04)
	For Discontinued Operations												
	- Basic (in Rs.) (not annualised)	(0.42)	0.24	0.52	(0.08)	0.84	0.94	(0.42)	0.24	0.52	(0.08)	0.84	0.94
	- Diluted (in Rs.) (not annualised)	(0.42)	0.24	0.52	(0.08)	0.84	0.94	(0.42)	0.24	0.52	(0.08)	0.84	0.94
	For Continuing and Discontinued Operations:												
	- Basic (in Rs.) (not annualised)	(14.81)	(13.32)	(7.15)	(41.66)	(23.13)	(20.00)	(11.83)	(11.38)	(2.03)	(34.60)	(15.22)	(11.10)
	- Diluted (in Rs.) (not annualised)	(14.81)	(13.32)	(7.15)	(41.66)	(23.13)	(20.00)	(11.83)	(11.38)	(2.03)	(34.60)	(15.22)	(11.10)

Notes: The above is an extract of the detailed format of quarterly/nine monthly Standalone and Consolidated Financial Results filled with the Stock Exchanges BSF Limited (BSF) and National Stock Exchange of India Limited (NSF) under Regulations 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (as amended). The Statutory Auditors have conducted limited review of the said financial results. The aforesaid financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th February, 2022. The full format of the financial results for the quarter and nine months ended December 31, 2021 are available on the websites of BSE at "http://www.bseindia.com", NSE at " www.nseindia.com" and on Company's website http://www.nxtdigital.co.in

Place : Mumbai Date: 12th February, 2022









For NXTDIGITAL LIMITED (Formerly known as Hinduja Ventures Limited)

Amar Chintopanth Whole Time Director & Chief Financial Officer

